

THE FREE INDOLOGICAL COLLECTION

WWW.SANSKRITDOCUMENTS.ORG/TFIC

FAIR USE DECLARATION

This book is sourced from another online repository and provided to you at this site under the TFIC collection. It is provided under commonly held Fair Use guidelines for individual educational or research use. We believe that the book is in the public domain and public dissemination was the intent of the original repository. We applaud and support their work wholeheartedly and only provide this version of this book at this site to make it available to even more readers. We believe that cataloging plays a big part in finding valuable books and try to facilitate that, through our TFIC group efforts. In some cases, the original sources are no longer online or are very hard to access, or marked up in or provided in Indian languages, rather than the more widely used English language. TFIC tries to address these needs too. Our intent is to aid all these repositories and digitization projects and is in no way to undercut them. For more information about our mission and our fair use guidelines, please visit our website.

Note that we provide this book and others because, to the best of our knowledge, they are in the public domain, in our jurisdiction. However, before downloading and using it, you must verify that it is legal for you, in your jurisdiction, to access and use this copy of the book. Please do not download this book in error. We may not be held responsible for any copyright or other legal violations. Placing this notice in the front of every book, serves to both alert you, and to relieve us of any responsibility.

If you are the intellectual property owner of this or any other book in our collection, please email us, if you have any objections to how we present or provide this book here, or to our providing this book at all. We shall work with you immediately.

-The TFIC Team.

॥ श्री ।

श्री जगवल्लभ पार्श्वनाथ, कुंभोजगिरि जैन श्वेतांबर तीर्थ शताब्दी महोत्सव ग्रंथ



प्रकाशक :

श्री कुंभोजगिरि तीर्थ कमिटी, कुंभोजगिरि तीर्थ
मु. पो. बाहुबली, जिल्हा कोल्हापूर (महाराष्ट्र)



श्री वीर संगत २४९६ विक्रम संवत् २०७६

मुद्रक व प्रकाशक

श्री कुंभोजगिरी तीर्थ कमिटी

मु. पो. बाहुबली, जिल्हा कोलहापूर.

S C. Rly. (महाराष्ट्र)



ग्रन्थ मिळण्याचा पत्ता

१) श्री कुंभोजगिरी तीर्थ कमिटी

श्री जैन इवेतावर धर्मशाळा

मु. पो. बाहुबली, जिल्हा कोलहापूर



२) श्री कुंभोजगिरी तीर्थ कमिटी आँफिस

C/o श्री आत्मानद जैन सेवा समिती

मु. पो. लक्ष्मीपुरी, कोलहापूर.



मुद्रण स्थळ

श्री. कातीलाल मणिलाल मोदी

“दीपक प्रिन्टरी”

४४४, रविवार पेठ, पुणे २.

फोन ५४८६६

शताव्दी
महोत्सवाम
अ भि न न न

गियंत्रीत दरांत
कापड य तयार कपडे
मिळण्याचे एकच ठिकाण

लक्ष्मी विष्णु वल्लौथ शाँण
गुरुवार चावडी चौक, कराड. (जि. सातारा).

M E M B E R S

The Indian Merchants Chamber
The East India Cotton Assn Ltd.
The Bombay Cotton Merchants & Mucaddams Assn Ltd
The Bombay Oilseeds & Oils Exchange Ltd.
The Grain Rice & Oilseeds Merchants Assn & Exchange Ltd.
The Bombay Yarn Merchants Assn & Exchange Ltd
The Indian Council of Foreign Trade.
The Southern Gujarat Oilseeds Merchants Assn.

: SISTER CONCERNS : .

The Padamsey Mulji Ginning and Pressing Company Private Ltd.

(Owners of cotton ginning and pressing factories)
(at SAILU & PARTUR)

The Mangotape Company Private Ltd.

(Mfg. of magnetic tape for Tape Recorders)

The Lalji Ramji Ginning and Pressing Company Private Ltd.



LALJI RAMJI & CO.

COTTON MERCHANTS & EXPORTERS.

17, Keshavji Naik Road, Bombay 9. (B. R.)

Phone Office 334072 • Sewree 371200 + + Gram COMLONGIN

(Estd 1900)

*With best
compliments from.*



Rajaram Amarchand
Jaggery Merchant & Commission Agent

163, BHAWANI PETH, POONA 2.

Phone : 24349

प्रकाच्या चाच्याच्या सोयी, आरोग्य भुवने,
नुश्रुत्या गृहे, वसनीगृहे, बनाथाश्रम, पाण्यासाठी
मोयी इत्यादी प्रमाणेच धार्मिक साहित्य क्षेत्र
वरैरे मान क्षेत्रात पूर्वापारसासून विपूल सदृश्य
अविग्रन करून, त्या सर्व मध्या निलंभ वृत्तीने
ममाजाकडे नुप्रतं केल्या आहेत, करीत आहेत

चिरन्मरणीय कार्य

गुजरात प्रातातील पेढामली आणि महाराष्ट्र प्रातातील घिरद्देण्या या गावचे र्हणीं सुथावक प्रेषिठवयं फक्तेचद मलुवचद शाही यानी श्री कुमोजगिरीच्या पहाडावर स्व आणि पर कल्याण माध्यावे म्हणून, सम्यग्दर्दनसदायी तीन मजली, मात शिवग्रामा एक भव्य जिनप्रासाद वाधून नेंव श्री जगवलूम पासवंताय प्रगु आदी भगवनाच्या मृत्तींची महोत्सवपूर्वक प्रतिष्ठापना केली त्या नंतर या स्वानाचा विकास करावयाच्या कामात त्याना त्या वेळी श्री. रावजीमार्ड नानावटी, गुलावचदभाई मेहता, करुतुरचदमार्ड शाह, लक्ष्मीचदनार्ड दोसी इत्यादी श्रावक वदूचे नहकार्य लामले

जन्मान्न आलेला प्रत्येकजण किती वर्षे जगला याचे मोजमाप कोणी करीत नाही परतु त्याने आपल्या जीवन प्रवासात लोकोत्तर, उदास्त, नावाजणाजांने, परोपकारी अमे काही स्मरणीय नन्हाय केले अमेल नंतर त्याम कोणी विमर्श नाही न्याची आठवण होतेच ।

श्री कुमोजगिरी तीर्थाच्या या शताव्दी मर्देन्मदाच्या दुम प्रमगी या तीर्थाचि सत्यापक, त्याने महाराजी, माहायक नमेच ज्यानी ज्यानी ईजरदेन गा तीर्थाचे रक्षण, जीर्णांद्वार आणि निश्चय कामात नाहाय केले त्या नंव जात नाही शजात अजा वेष्ठिवयानी केलेल्या

कर्तृत्वाची करामत आणि ओतलेल्या औदार्याची आठवण करून त्या सर्वांना धन्यवाद देणे येयोचित आहे

श्री कुमोजगिरी तीर्थ

श्री कुमोजगिरी पहाडावर सर्वे न. ४९३ या नवरच्या जिमिनीवर हा जिनप्रासाद पूर्वाभिमूख वाधलेला असून त्याच्या पुढे आणि मार्गे खुली जागा आहे या मदिरालग्न उत्तरेस दगडी फरशी घातलेला मोठा चौक असून, त्यात तलापासून वाधून घेतलेली एक विहीर आहे या चौकालगत दक्षिणाभिमूख एक विशाल, शोभित, चिरेवदी धर्मशाळा वाधलेली आहे ती तीन जात्याची व त्यापैकी मधील जात्यावर दुमजला केलेला असून तिच्या मार्गील वाजूस (उत्तरेस) खुले पटागण आहे. आपल्या या मदिराच्या दक्षिण वाजूस दिगवर वाधवाची मटिरे आहेत या पहाडावर चढण्यासाठी २५०।२५५ पायऱ्याचे वाधकाम झालेले असून, त्या पुढील वाधकाम अपूर्ण राहिलेले आहे ते पुरे होणे अगत्याचे आहे

दैनंदिन व्यवहारात ज्या प्रमाणे नफ्याचे वा तोत्याचे, उत्तमि वा अवनतीचे काळ येतात, तसेया तीर्थालाही पडती आणि चढतीचे समय अलेले आहेत.

तीर्थाची चढती श्रेणी

वि सं १९४४ या वर्षी पू पा आचार्यदेव घास्यान घाचसप्ति श्रीमद् विजय रामचंद्रसूरी-श्वरजी महाराज आपल्या शिष्य प्रशिप्यादिसह या तीर्थस्थानावर येऊ गेल्यागसून या तीर्थाची भवत्र प्रसिद्धी वाढत गेली व त्याच्या उत्कपाची वाटचाल मुश झाली नंतर पू पा आचार्यदेव सिद्धातमहोदयि श्रीमद् विजय प्रेमसूरीश्वरजी महाराज आपल्या शिष्यवराच्यासह येये येऊन

गेले स २००५ या वर्षी पू पा. आचार्यदेव कविकुलकिरीट श्रीमद् विजय लघिसूरीश्वरजी महाराज आपल्या गिरज परिवारासह येथे आले. त्यानी प्रसन्न चित्ताने या तीर्थास “इक्षिणनुं श्री शत्रुंजयसम तीर्थ” असे सबोधिले, आणि अगा या तीर्थस्थानाची आगतना होऊ नये म्हणून या पहाड्याच्या पायथळाला याक्रैरुची काही सोय असावी असे सुन्नविले मुवई येथील दानवीर श्रेष्ठिकर्म भाषेकलाल चुनिलाल शाह (J.P.) यानी पायथळाला धर्मशाळा वाधावी म्हणून या अगोदर सक्रिय उत्तेजन दिलेलेच होते

आपली सपनी सत्कारणी लागून तिचा मद्वयं ब्हावा म्हणून योग्य स्वान शोधणाऱ्या आपल्या समाजवृन्नी या तीर्थाच्या सर्वार्पण कामासाठी सहस्रावधी रुपये देऊन या तीर्थाच्या विहाटकत्यच्याकडून आज पावेतो काम करून घेणलेले आहे

आजपर्यंत दक्षिण प्रातात आलेले सर्व साधु आणि साध्वीजी महाराज या तीर्थाची यात्रा करून गेले आहेत यावक समाज धर्मिन्य, आपल्या परिवारासह, काही वेळ बरोवर सध घेऊन येथे वाढत्या स्तर्येने येऊ लागला आहे कार्तिक पौषिमा, चैत्र पौषिमा, पौष दशम (श्री पाश्वनाथ जिन जन्म-कल्याणक तिथी) या पौर्व दिवशी येथे यात्रा भरतात. श्री जगवल्लभ पाश्वनाथ प्रासादावर वर्षातून तीन वेळ घजा घडवे, त्या निमित्तानेही पुजकळ भाविक येथे येतात श्री कुमोजिगिरीवरील शेतावर भर मदिर, दिग्दर भद्र, येथील पायथळाची धर्मशाळा, लगतच असलेला श्री वाहूवली दि आश्रम या सप्ताच्या कार्यकारणभावाने देश तसेच परदेशातील पुष्कलाचे येथे येणे वाढत चाललेले आहे किंत्येकजण हवा फेर होऊन मनःशाति

मिळावी म्हणून येतात. विद्यार्थ्याच्या सहली येतात येथील नीरव वातावरणांत सर्वांना प्रसन्नता लाभते

अशा या तीर्थधामाच्या व्यवस्थेच्या कामकाजात ठिकठिकाणच्या सधाना सहभागी होता यावे, कायदेकानूच्या दृष्टीने शिस्तबद्ध काम वसावे म्हणून या तीर्थाने आपली घटना केली अमून वि.स. २०१७ पासून या घटनेनुसार येथील विहाट चालू आहे हे तीर्थ पलिक दृष्ट कायद्याप्रमाणे नोदललेले आहे येथील सर्व हिसोब, जमाखर्च चार्टड अकाउटट याच्याकडून प्रतिवर्षी तपासले जानात

तीर्थ शताव्दी

या तीर्थवरील प्रमूळ्या प्रतिष्ठापनेस माघ नुद्ध सप्तमी स २०२६ ला शत सवत्सरे पुरी होतात या निमित्ताने येथे एक शताव्दी महोत्त्वव करावा असे तीर्थ कमिटीने ठरविले श्रावक समाजाने त्यास भरघोस पाठिवा दिला

या शताव्दी निमित्ताने या तीर्थाचा इतिहास श्री पाश्वनाथ प्रभूचे चरित्र, पू गुरुमहाराज आणि विद्वजनांचे लेख, कथा, काव्ये, फोटो, सधाचा परिचय इत्यादीचे सकलन करून “ श्री जगवल्लभ पाश्वनाथ, कुमोजिगिरी तीर्थ शताव्दी महोत्सव ग्रंथ ” प्रकाशित करावयाचा, व त्यासाठी ‘ शुभेच्छा प्रसिद्धी ’ मिळावावयाच्या असे ठरविण्यात आले. या ग्रंथाचे सपादन करण्यासाठी एक सपादक मडळ नियुक्त करण्यात आले या सपादक मडळाने कमिटीच्या सल्यानुसार सर्वांच्या सहकाराने या ग्रंथाचे कार्य काळजीपूर्वक केले आहे या सपादकांच्या पैकी श्री शातिलालभाई रेठेकर यानीं प्रकृतीचे स्वास्थ्य नसतानाही या ग्रंथाच्या कामात भरपूर लक्ष घातलेले आहे

याच वरोवर

प पू. प्रगत भूर्ती सुविहित शिरोमणी, गणनायक, अनुयोगाचार्य स्व प तिलकविजयजी गणिवर्द्ध याचे गियरत्न (प पू. आचार्य श्रीमद् विजय शातिच्छद सूरीश्वरजी महाराज याचे आजावर्ती) प. पू. जानन प्रभावक विद्वद्वर्ष पन्थासप्रब्रत श्री रजन-विजयजी गणिवर्द्ध व त्याचे शिष्यवर्द्ध पू. सुयश वि. महाराज आणि पू. राजेश वि. महाराज याच्या युग्मिन्येत हा शताब्दी महोत्सव व चतुर्विध श्री मध्य ममवेत शातिस्ताव पचाहिका महोत्सव करगवयाचे निःचित करण्यात आले

या महोत्सवासाठी प पू. प चरणविजयजी गणिवर्द्ध आणि प पू. प. गुणांडविजयजी गणिवर्द्ध या गूरुदेवानी आपल्या शिष्यांच्यासह पुस्याहून, तेमेच पू. सूर्यमालाश्री आदी आणि पू. दर्शनश्री आदि माघीजी महाराजानी कराड आणि कोळाहूपूर येथून या तीर्थाकडे विहार करावा अशी तीर्थकमिटीने विनंती केल्या.

आपल्या ममाजांचे अग्रण्यात नेते, उच्चयनपति, भारतीय पातलीवर आपल्या धर्म क्षेत्रात कार्य करणाऱ्या शोठ थानदजी कल्याणजी या धार्मिक पेढीचे अध्यश, शिक्षण, कला, धर्म इत्यादी क्षेत्रात यशस्वी मार्गदर्जन करणारे, दानवीर, हींडक महोत्सवी वयाचे लोकमान आणि राज-मार्य पदमसूपण शेठश्री कस्तुरराई लालभाई अमदावाद यानी 'या उत्सवाचे वतिशी विशेष म्हूळन येये येऊन, त्रयाचे प्रकाशन त्याच्या शुभ हृष्ण करावे' या आमच्या विनंतीचा त्यानी न्यीकार केला.

पद्म श्री देवचन्द द्यगललाल शाह निपाणी गर्नी या उत्सवाचे स्वागताश्रयपद स्वीकारून, नंदेंटी धर्मगाळेवर हुमजग्या वाधावयाचा त्याचे शीरारोगा गंगावे त्याचप्रमाणे शेठश्री उमेदमल

वजाजी संघवी सुवई यानी प्रमुखपद स्वीकारावे या विनंतीला त्यानी मान्यता दिली

वि स २०२६ च्या कातिक पौर्णिमा यात्रेच्या वेळी या महोत्सवाचे चढावे करण्यात आले. दि २३-१२-१९६९ रोजी एक शताब्दी महोत्सव समिती व कामकाजाच्या पोट समित्या नियुक्त करण्यात आल्या

या सोवत सपादक मडळाचे निवेदन, शताब्दी समारभाचे वर्णन स्वतत्रपणे देण्यात आले आहे मातृभूमी

अति प्राचीन आणि धर्मप्रधान असलेल्या आपल्या मायथूमीने धर्म संस्थापक, तत्ववेत्ते, साधु, सत, महात्मे, प्राज याना जन्म दिलेला आहे त्यांनी अनेकविध साहित्य निर्माण करून जगाला सर्वांगीण मार्गदर्शनाचे अमृत-पात्र करणाऱ्या भारतीय संस्कृतीना समृद्ध केलेले आहे.

येथे अनेक पथ, भाषा, जातिजमाती, रीतीरिवाज आहेत येथील लोकसत्या वाढत आहे

या सुफला, सुफला सुवर्णभूमीवर परकीयानी अनेक वेळी आक्रमणे केली, दुष्काळ भूकप, महापूर, रोगराई या साराख्या नैसर्जिक आपत्ती आल्या तिला पारतव्यात दिवस काढावे लागले स्वतत्र मिळविण्यासाठी पुण्यकळ संग्राम करावे लागले आता या भूमीने स्वातन्त्र्य मिळविलेले असून, तिचा आधुनिक विकास करावयाचे काम चालू आहे

ज्या ज्या वेळी या देशावर प्रसग आले त्या त्या वेळी या देणाशी एकनिष्ठ असलेल्या, त्याच्या संस्कृतीविषयी श्रद्धा असलेल्या सर्व आवल्यूदानी आपले काही मतभेद वा मनभेद असतोल ते एका वाजूसू ठेवत, एकोप्याने, सघटनात्मक व रचनात्मक कार्य केलेले आहे,

श्री कुंभोजगिरी तीर्थ कमिटीचे सदस्य (वि. संवत २०२२-२०२६)



श्री. चतुरदास नगिनदास शाह, प्रेमुख, वेळगार्व




श्री. बाबुलाल वगाजी संघवी
उपप्रमुख, कोल्हापूर



श्री रतनसीसाई जेठामाई शाह
मानद मत्री

नीथं इमिटी सर्वम् (वि. संवत् २०२२-२०२६)



श्रो. सौनमलजी साकळचदंजी गांधी
कोन्हापुर, महाराष्ट्र



श्री नेमचद महाराजा शाह, अंग्रेजोंपर
उत्तराधिकारी

गाडचा यातून येणारा समाज 'श्री जगवल्लभ पाश्वनाथ प्रभूचा', 'श्री जिनगासनाचा' जगयजकार करीत येथील गर्दीत भर घालीत होता या महोत्सवांतील पदाधिकारी, स्वयंसेवक कर्मचारी आपापली रसी वेसी बोधचिन्हे लावून कामात गर्कं असले तरी भेटेल त्याचे हसतमुखाने स्वागत करीत होते

पूरुषमहाराजाचे व्याख्यान दररोज सकाळी १। ते ११ वाजेपर्यंत चाले तिकडेही गर्दी असे

स्वामिभाई भक्ति विभाग सकाळी ७॥ वाजल्यापासून सायकाळी ६ वाजेपर्यंत चालू असावयाचा या विभागाच्या कार्यकर्त्यांनी अविरत सेवाभावाने, सुव्यवस्थित कार्य केले त्यांना विसावा नव्हता अर्निंशामक दलाच्या गाडचा नेज गावातून विहीरीतील पाणी आणीत होत्या धर्मगाळेतील विहीरीचे पाणी मोटारीने खेचून पाणी पुरवठा चालू होता

धर्मगाळेच्या पुढील पटागणात वच्याच व्यापाच्यानी आपापली दुकाने आणली होती. त्याचा व्यापारही वरा झाला

दोन प्रहरी १२ ते ५ वाजे पर्यंत महोत्सवाच्या ठरविलेल्या पूजा होत रात्री स्तवने वर्गेरे भावना होत असे या कामी "श्री महावीर शासन मंडळ सगमनेर" व श्री सुरेन्द्रलाल मास्तर यानी समाजाला उत्साहप्रेरक अशा भक्तिभावनेचा रग भरणा प्रतिदिनी श्री भगवताच्या प्रक्षाल पूजेचे, आरती इत्यादीचे

बढावे बोलले जात असत.

गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे चार दिवस वरीलप्रमाणे कार्यक्रम झाले. त्यापैकी दि ६-३-१९७० शुक्रवार व ७-३-१९७० शनिवार हे दोन दिवस श्री जगवल्लभ पाश्वनाथाच्या प्रासादात अमृतस्त्रोत झाला हा स्त्रोत वराच वेळ चालू होता. डोगारावर असलेल्या सर्वांनी तो पाहिला हा समाचार तळेटीला वाच्यासारखा पसरला कित्येकजण धावत डोगारावर चढून गेले त्यापैकी पुळिलाना तो पहवयास मिळाला सर्वांनी पुन्हःपुन्हा भगवतांचे दर्थन घेतले, स्तुति गाइली. 'आम जनतेने केलेल्या आनंदेत्सवास साथ देण्यासाठी शासन देवतांनी केलेला हा आनंदोत्सव व अभिषेक होय,' असे सर्वांनी मानले. ५ वर्षपूर्वी येथे कित्येक दिवसपर्यंत झालेल्या चन्दन-गध वृष्टीची सर्वांना या वेळी प्रकषणे आठवण झाली 'अज्ञातांनी केलेली सर्वज्ञांची ही भक्तिभाववूर्वक पूजाच नव्हे का ?'

फालुण शुक्र १ रविवार दि ९-३-१९७० हा महोत्सवाचा पाचवा दिवस उजाडला या वेळेपर्यंत या आणि दूरदूरच्या प्रातातून आलेल्या भक्तगणाचा येथे जन सागरच जणू उफाळत्यासारखे दिसत होते ! अद्याप लोक येत होतेच-

सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत श्री शातिस्नात्र महापूजा भक्तिभय वातावरणात, धामधूमपूर्वक सपन झाली

दानदर्दी शनाची महोत्सव ग्रथाचा प्रकाशन
गमारम घटायाना होता या महोत्सवाचे
श्रिनिवासचिनेप पदमपूज शेठली कस्तुरनाई
लक्ष्मीमाई अमरादाई हे दिमानाने कोळ्हापुराम
गवाचांग झोने नेंवे त्याचे स्वागत करण्यासाठी
गोदावरी गदानगररालिके उपाध्यक्ष, कोळ्हापुरने जेवढा,
मंडळी चतुर्दासमाई, देवचदभाई
उमेदमठारी नववी आदी वरेच नागरिक
उरगिन तन होते येदे पुण्याहन थी मुरतमलजी
मारी, कालिनाम चिमणलाल जाह बादी
मठारी जाडी जेठ कन्तुरमाई याच्यावरोधर
किनारावृत यी यी डी उक्त वाढमाई नानावटी
उक्त गोदावरी गदानगररालिका, नंपे
रामदी, नवाची नमिनी, आण इनर अनेक
दूर न दूर तेचा वर्तने थेठ कन्तुर-
माईना गार घारून यांने गुणवागत करण्यात
उक्त गार नेवून ही मठारी जेठ देवचदभाई
गोदा दशावर पोग दैल यावून थी कुभोज-
विनी न निमानी आणी

प्रथम ग्रन्थाधार कुमारिचानी शेठली
गोदावरी नाचर्वतीने ओराळून गुणपतिलक
मृग्य गुण्यार पादगत स्वयंभेदवानी मान-
वीना निर्णी शावा गम गयाने त्याचे उम्हूर्न
उक्त ग्रन्थाधारे नोंदवेन्तर थोडाखेल
गोदावरी निमानी

२० प० २२ ग्रन्थाधारांडी धमगांगेन्ना
२३ प० २३ ग्रन्थाधार गार पाहूने
२४ २५ प० २५ ग्रन्थाधार पु ना वीनी

महाराज याच्यासाठी तीन निरनिराळी व्यास-
पीठे केलेली होती जमिनीवर गाद्या, जाजमे
आथरून आमत्रित सद्गृहस्थ, श्रावक आणि
थाविका याच्या वसण्याची सोय केली होती हा
समारभाई सुव्यवस्थित व्हावा म्हणून सर्वजण
लहानमोठे हा भेदभाव विसरून खाद्याला खादा
देऊन झट्ट होते.

दोनप्रहरचे थडीच वाजले. धर्मशाळेच्या सर्व
प्रागणात जैन, जैनेतर स्त्री पुरुषाची गर्दी फुलून
जागा अपुरी वाटू लागली एवढचात शेठली
कन्तुरमाई, चतुर्दासभाई, देवचदभाई, उमेद-
मलजी ही मडळी व्यासपीठावर आली सर्व
उपस्थितानी त्याचे स्वागत केले

नतरप पूरु गुरुदेव प श्री रजन वि गणिवर्य
व त्याचे शिवायर व त्याच्या नतर पूरु माध्वीजी
महाराज येऊन आपापल्या स्थानावर विराजमान
जाले सर्व समाजाने उभे राहून त्याना
वडना दिली

लटमीपुरी पाठगाळेच्या विद्यार्थीनी कू शैला
दर्शी, लता, चदन आणि भावना या वालिकाती
स्वागत यीनाच्या वर्णमधुर शदानी सवीना
'मुख्यागत' म्हटै अध्यक्षपदाच्या मूचनेनुसार
थेठ उमेदमलजी स्थानापद जाले पदम श्री शेठ
देवचदभाई यानी प्रथम सवाचे स्वागत करन,
या तीवरीचा गोरख कल्न,'या ममारभावे अतिथी
गिरोप शेठली कन्तुरनाई लालभाई यानी जैन
दर्श, जैन नीरी व जैन नामाज याचे रथक म्हणून
नेण्येत्र अलीकिंग घार्ये सर्वाना प्रेरणाशयी थाहै,'

२५२ मृगापुत्र लेखक—पू पा शतावधानी आचार्यदेव श्रीमद्विजय कीर्तिचट्ठ
सूरीश्वरजी महाराज

२५३	६३	कथा	कथा
२५४	६	मारी	चोरी
"	१४	जवर दाह,	जवर, दाह,
२५४	५१	समागम थसे त्याथी पाढो	समागम थसे अने घर्मनो बोध थसे घर्मनी आराधनाना प्रभावे त्याथी ते देवलोकमाँ उत्पन्न थसे त्याथी पाढो

सधाचा परिचय

२५९	११	जिमराज	जितराज
"	मदीर व्लाक समोर कोल्हाडूर	कोल्हापूर	
२६०	११	बमुतमल	भवुतमल
२६१	१०	प्रसनीय	प्रगसनीय
२६२	६७	१२५ वपांपूर्वी	५२ वर्षापूर्वी
		चोरीस तीर्थेकरांचो माहिती	
		गणधराची मध्या	गणधराची सध्या
२८९	६	११६	११६
"	६	११६	१११

श्री शंखेश्वर पाश्वर्वनाथ जिन रत्वन

(कालिंगडो)

अजव वनी रे सुरत जिनकी, खुब वनी रे सुरत प्रसुकी, ॥१॥ अजव
नीरवत नयनथी गधो भय मेरो, मिट गई पलकमे भूढता मनकी, ॥२॥ अजव
अगे अनोपम अगियां ओपे, झगमग ज्योति जडाव रत्नकी, ॥३॥ अजव
प्रसु तुम भहेर नजर पर वारु, तन मन सव कोडाकोडी धनकी, ॥४॥ अजव
अहनिश आण वहे सुरपति शिर, मनमोहन अश्वसेन सुतनकी ॥५॥ अजव
उदयरत्न प्रसु पास शंखेश्वर, मान लीजे खिजमत सव दीनकी, ॥६॥ अजव

(श्री जिनेन्द्र रत्वनादी काव्य सदोहमायी)

श्री पार्श्वप्रभुनुं स्तवन

(तीरथनी आशातना नवि करीओ)

दादा पारसनाथने नित्य नमिये,
हारे नित्य नमिये रे, नित्य नमिये,
हारे नमिये तो भव नवि खमिये,
हारे चित्त आणीठाम, दादा ॥ १ ॥

वामा उर सर हसलो जगदीवो, हांरे जगतारक प्रभु चिरजीवो;
हारे अेनुं दर्शन अमृत पीवो, हांरे दीठे सुख थाय, दादा ॥ २ ॥

अश्वसेन फुल चद्रमा जगनामी, हांरे अलवेसर अंतरजामी,
हांरे व्रण भुवनली ठकुराइ पामी, हारे कहे सुरपति सेच, दादा ॥ ३ ॥

परमात्म परमेसह जिनराय, हारे जस फणिवति लछन पाय,
हारे काशी देश वाराणसी राय, हांरे जपीओ शुद्ध प्रेम, दादा ॥ ४ ॥

गणधर दश द्वादशागीना धरनार, हांरे सोळ सहस मुनिवर धार;
हारे अडीस सहस साहुणी सार, हांरे छडो जिन परिवार, दादा ॥ ५ ॥

नीलवरण नव हाय सुदर काया, हारे अेक शत वर्ष पाल्यु आय,
हांरे पाम्या परम महोदय ठाय, हारे सुख तादि अनंत, दादा ॥ ६ ॥

जिन उत्तम पद सेवना सुखकारी, हारे रूप कीरति कमला चिस्तारी,
हारे मुनि ज्ञोमविजय जयकारी, हांरे प्रभु परम कृपाल, दादा ॥ ७ ॥

(श्री जिनेश्वर स्तवनादी काव्य सदोहमाशी)

* श्री शंखेश्वर पाठ्वर्नाथ जिन स्तवन *

(सनेही वीरजी जयकारी रे)

तेवीसमा श्री जिनराज रे, नामे मुधरे सचि काज रे;
लहै लीला लच्छी समाज,
शंखेश्वर पासजी जयकारी रे, जूरी मूरती मोहनगारी शंखेश्वर ॥ १ ॥

अतीत चोबीसी मोक्षार रे, नवमा दामोदर सार रे,
जिनराज जगत शणगार, शंखेश्वर ॥ २ ॥

आपाढी श्रावक गुणधारी रे, जिनवाणी सुणी मनोहारी रे;
पास तीरथ भूक्ति समारी, शंखेश्वर ॥ ३ ॥

प्रभु पडिमा भरावी रगे रे, शशिसूरज पूजी उमगे रे,
नागेंद्र घणे उछरगे, शंखेश्वर ॥ ४ ॥

सुरनर विद्याधर वृद रे, करे सेवना अधिक आनंद रे,
यदुवा रे पूजे धरणेद, शंखेश्वर ॥ ५ ॥

यदुसेना जराये मराणी रे, पूछी नेमिने सारंगपाणि रे;
करे भक्तिमाव चित्त आणी, शंखेश्वर ॥ ६ ॥

जरांसंघु जरादुख भारी रे, प्रभु तुम विण कोण निस्तारी रे;
तुमे जगतजेतु हितकारी, शंखेश्वर ॥ ७ ॥

हरि अङ्गुमे ते धरणेद रे, आप्यो पास प्रभु मुखकद रे;
जिन न्हवणे गयु दुख दद, शंखेश्वर ॥ ८ ॥

शंखेश्वरे आव्या जेण रे, शंखेश्वर नाम छे तेण रे;
महिमा गवरावे कोण, शंखेश्वर ॥ ९ ॥

हारामती अस्थिर जाणी रे, बढियारमाही गुणखाणी रे;
शंखेश्वर भूमि प्रमाणी, शंखेश्वर ॥ १० ॥

मध्य लोक ओक करी खास रे, पूरे त्रयं भूवननी आशा रे,
दुश्मननी काढे काशा, शंखेश्वर ॥ ११ ॥

पद्यावती परचो पूरे रे, धरणेद्र विघ्न सचि चूरे रे;
सेवकनु वधारे नूर, शंखेश्वर ॥ १२ ॥

थो जिन उत्तम पद ध्यावे रे, ते परम महोदय पावे रे,
कवि रूपविजय गुण गावे, शंखेश्वर ॥ १३ ॥

(श्री जिनेन्द्र न्नवनादी काव्य मदोहमायी)

* श्री शंखेश्वर पार्श्वनाथ जिन स्तवन *

(प्रथम जिनेसर पूजना)

मोहनगारो मारो, दुखनो हरनारो मारो,
प्राण पियारो मारो, साहिबो;
प्रभु माहरा, विलभर दरिसण आप हो,
प्रभु माहरा, मुगति तणा फल आप हो मोहन ॥ १ ॥

कर जोडी ओलग कर्ण, प्रभुजी माहरा, रात दिवस अेक ध्यान हो;
जाणो रखे देवुं पडे, प्रभुजी माहरा, बात सुणो नहि कान हो मोहन ॥ २ ॥

करता नित्य भोलामणी, प्रभुजी माहरा, इम केता दिन जाणो हो,
भीना जे ओलग रसे, प्रभुजी माहरा, ते केम आकुला थांवो हो, मोहन ॥ ३ ॥

देव धणा छे अनेरडा, प्रभुजी माहरा, ते मुज नवि मुहाय हो;
फल थाये जे तुम थकी, प्रभुजी माहरा, ते किम अन्यथी थाय हो मोहन ॥ ४ ॥

ओछा कदीय न सेविये, प्रभुजी माहरा, जे न लहे पर पीड हो,
मोटी लहरी सायर तणी, प्रभुजी माहरा, भागे ते भवनी भीड हो मोहन ॥ ५ ॥

देता भाड़ भगतिन्,
लेणुं फल मन रीझबी,
प्रभुजी माहरा, तिहा नहि केहनो पाड हो;
प्रभुजी माहरा, तिहां किर्युं कहेहो चाड हो मोहन ॥ ६ ॥

मुख देखी टीलु करे,
गिरआ थेहुं न लेखवे,
प्रभुजी माहरा, जे तो जगव्यवहार हो;
प्रभुजी माहरा, जिस ऊचा जलधार हो मोहन ॥ ७ ॥

श्री शखेश्वर पासजी,
काति कहे कवि प्रेमनो,
प्रभुजी माहरा, वहाला प्राण आधार हो;
प्रभुजी माहरा, तुमथी क्रोड कल्याण हो मोहन ॥ ८ ॥

(श्री जिनेश्वर स्तवनादी काव्य सदोहमाथी)

श्री पार्वतीथ जिन स्तवन

(दरिशन ताहरु अति भलु)

पासजिणद जुहारिये, अहनिन्द सुर सेवे पाया रे;
 नोल कमलदल शामलो, त्रिभुवन जन केरा राया रे, पास ॥ १ ॥

पुरीसादानी गुणनीलो, श्री अश्वसेन मलहारो रे;
 बामा उर सर हसलो, राणी प्रभावती भरथारो रे, पास ॥ २ ॥

बाडी पुखर पासजी, चोमुख निज घर सोहे रे,
 नारगपूर नलियामणो, पंचासरो प्रमु मन मोहे रे, पास ॥ ३ ॥

शेरीसो, शखेसरो, खभायते थंभण पासो रे;
 अमदावादे शामलो, चित्तामणि पूरे आशो रे, पास ॥ ४ ॥

वरकाणो फलवृद्धि पुरे, जेसलमेर कर हेडे रे;
 आबू शिखर सोहामणो, दिन दिन सुखसप्तती तेडे रे, पास ॥ ५ ॥

जीरावलो सोबनगिये, अलवरगढ रावण राजे रे,
 गोडी प्रमु महिमा घणो, जस नामे सकट भाजे रे, पास ॥ ६ ॥

कुभोजगिरी दीपतो, श्री चैवीसमो जिनराज;
 भाव भगतिशुं पूजतां, रोझे मनवाछित काज रे, पास ॥ ७ ॥

तुम दरिसणमें पामियो, अेक विनतडी अधधारो रे,
 भवत्सागर विहामणो, कहणा कर भव पार उतारो रे, पास ॥ ८ ॥

चिन्तामणि चुरतरु समो, जगजीवन जिनचदो रे,
रतननिधान सदा नमे, करजोडी नित गुणकदो रे, पास ॥ ९ ॥

(श्री जिनेन्द्र स्तवनादि काव्य सदोहमांशी)

पद देऊन, त्याच्या सर्व प्रकारच्या वैयावच्चाची
(गुशुपा, व्यवस्था, योगक्षेम) जवावदारी
समाजावर सोपवून जैन मताने आपले आगाठेच
वैगिण्ठच प्रस्थापित केलेले आहे

(६-७) श्रावक-श्राविका—

यानी तीर्थंकर परमात्मयाच्या वचनावर
भूर्ण, नि शक श्रद्धा ठेवून महान्नताचें पालन
करता येईतो किमान लघुन्नताचे पालन करून
आत्मोन्नती साध्यासाचा प्रयत्न करावा

कर्मयोगाने कोणी अडचणीत आले, दुखी
ज्ञाले तर त्याच्यासाठी 'साधर्मी भक्ति, सेवा,'
'साधर्मी वात्सल्य' यासाठी भाग्यवन्तानी
प्रयत्नशील राहून जरूर ते साहाय्य देऊन आपले
कर्तव्य पुरे करण्यात पुण्य प्राप्ति अवळ्य होते
याकामासाठी अवऱ्य सद्वयय करावा (या वावत
श्रावक समाज जागरूक राहून कर्तव्यपरायण
आहे परतु या विषम काळात यासाठी समाज
आणि समाजाग्रन्थीनी अधिकाविक लक्ष पुरविणे
यगत्याचे होत चालले आहे)

या क्षेत्राचा विचार केलेल्या फतेचद शेठना
आपल्या पूर्वजानी श्री शत्रुजय, भमेतशिवर,
गिरनारजी, आवृ देलवाडा, तळाजा, तारगा,
आशा उच्च स्थानी वाढलेली जिनालये, त्याच्या
वरोवर चपापुरी, पावापुरी, राणकपूर, कापरडा
नाकोडा, भद्रेचवर, पाटण, खाभात, महुवा,
भोयणी, पानसर, अतरिक्त पार्श्वनाथजी, भाद-
कजी, कुलपाकजी डत्यादी तीर्थस्थाने उभा-
रण्यात सद्वयय करून आत्मशाति भिळविण्याचा,
पुढील पिंडवाना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न
केलेला आहे ते दिसू लागले

महाजनो येत गत स पन्था' या प्रमाणे श्री
कुमोजगिरीवर

पार्श्वनाथ नमस्तुःय विघ्नविघ्वसकारिणे ।

निर्मल सुप्रभात ते, परमानन्द दायिन '॥

अशा श्री जगवलभ पार्श्वनाथ प्रभूचे सर्व
सुविधानी युक्त, आलीशान शिखरवद जिनालय
वाघून, तेथे प्रतिष्ठा महोत्सव करावा आणि ते
जैन श्वे सधास अपण करावे वशी त्याना
प्रबल इच्छा होऊ लागली या बाबत ते एक
दिवशी येथे मुकामास असताना, त्याना 'श्री
वीतराग प्रभूनी आराधना करण्यासाठी, स्व-
खचनि जिनमदिर दाघून स्व-कल्याण साधावे,
ते त्याच्या कुटुंबियाना व समाजालाही उप-
कारक ठरेल ' असा दृष्टात ज्ञात्याचे ऐका-
वयास मिळाले 'मनी वसे ते स्वप्नी दिसे' ।

शेठजीच्या विचाराच्या द्वावात जिनमदिर
उभारण्याची वाजू यशस्वी झाली त्यानी आपले
कुटुंबीय, स्वजन, स्नेही याच्याशी विचार विनि-
मय करून दुजोरा भिळविला ठिकठिकाणचा
श्रावक वर्ग, पच महाजन, त्याचप्रमाणे कोल्हापूर
संस्थानचे अधिकारी, नावणी येथील श्री जिन-
सेन भट्टारक पटूचार्य, नेज, कुभोज, आल्ते,
मजले आदि सभेवतालच्या गावातील ग्रामस्थ
याच्याशी बाटाघाटी करून त्यानी त्या संविच-
हार्दिक साहाय्य आणि आशीर्वाद भिळविले
संवाच्याकडून मिळालेल्या सानद पाठ्याने
शेठजीच्या उत्साहाला उद्धाण आले

श्री कुभोजगिरी व त्याच्या भोवतालचे
निरीक्षण करता या ढोगरावर व त्याच्या पाय-
श्याला मनुष्य वस्ती नव्हती, पाण्याची सोय
नव्हती, भद्रिराच्या कामास लागणारा चुना
दगड, विटा, लाकूड वरैरे वरतु दुरून आणवून
चढावयास कठिण अशा पायवाटने वर चढविणे
आवश्यक होते, जैन स्थापत्य आणि शिल्प या
शास्त्राचे जाणकार कारागीर (सलाट) इकडे

दुर्मिळ होते, पाया भरणी करावयाची ती काळचा पथर राजी बुज होती परतु उच्च मावनेने प्रेरित आलेले फानेचद भाई कमल्याहीं अडचणीचा अगर त्याच्या निराकरणार्थ होणाऱ्या खर्चाचा विचार न करता, ठरविलेले कार्य पूर्ण करावयाचे या जिह्वेने कामास लागले. या कामी इनरेजनावरोवर कुभोजनिवासी नानावटी स्व गुलाबचद घेठंजी याचे सुपुत्रशय स्व रावजीमाई, स्व चितामणि ऊर्फ कस्तुरचदभाई आणि स्व स्वरूपचदभाई याचात्याना तन आणि मन पूर्वक फार उपयोग झाला 'रावजीमाई सापडतील ते कुभोजगिरीवरच' असे त्या काळी बोलेले जात असे त्यांचा या कामात मिहाचा वाटा होता चितामणि ऊर्फ कस्तुरचदभाई हे या डोगरावरून उत्तर असना उत्तरणीवरच मृत्यु पावले पुढे ३८ वर्षांनंतर या पहाडावर जाण्यासाठी दगडी पायऱ्याचे वाधकाम झाले, त्यांची स्वरूपचदभाई नानावटीनी भरीव कार्य केले.

भुयार, तळमजला व भान गिखरे असे तीन मजले असलेले विशाळ जिनालय वाढून या तीनही मजल्यातून श्री तीवंकर परमात्म्याच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावयाची हा घेठंजीचा मनोदय निश्चिन झाला, त्यानी नानावटी वर्गेच्यासह त्याचा आराखडा तयार केला या कामासाठी प्रथम पाण्याची सोय करणे आवश्यक होते त्याती या पहाडाच्या पायऱ्याला इंगान्य दिशेम (पूर्व उत्तर कोपरा), त्याचप्रमाणे वर हल्ली मदिर अहे त्याच्या वायव्य दिशेस (उत्तर पश्चिम कोपरा) अशा दोन्ही ठिकाणी विहीरीचे खोदकाम मुळ केले या कामास स १९१२ च्या मार्गशीर्य महिन्यात सुरुवात झाली. पायऱ्याच्या विहीरीला भरपूर पाणि लागले,

पण डोमगवर्जील विहीरीला विषुल व्यतद्यय होऊनही नितकीर्णी मफालना प्राप्त झाली नाही या दोन्ही विहीरीभोवती घेठंजीनी आवाचाची व कुराची झाडे लावली. या दोन्ही विहीरीचे वाधकाम घटीव द्यावानी करून, त्यानी आपल्या नावाचे शिलारेल वगविणे. पायऱ्याच्या विहीरीतील शिलारेखाचा घाड इल्ली तेचे दिसत नाही. पायऱ्याला एक झोपडी उनारन केव्हा तेचे तर केव्हा डोमगवर गहन घेठंजी देखरेख करीत असत

जिन मदिराच्या कामासाठी उनम प्रतीचे पत्वर आणवून त्यावर मुदर असार आवश्यक्या घटीमाठीं टाकांचे घाव पडू लागले पहाडावर भुयार काढण्यासाठी कामगारावरोवरच मुळग आणि पहारी कामास लागल्या भुयाराच्या खोदकामात मात्र त्याना निर्गांगुळ हात टेकावे लागले नुहगाना येथील पत्वर दाद देईना ! अप्य तेवही कोणीम करून येत्रे एक मूर्ती स्थापन करून ५६ माणसे वगून चैत्यवदन करू शातील असे भुयार तप्यार जाले त्यान उत्तरण्यासाठी पायऱ्याही नीटपणे होऊ शकल्या नाहीत. पूर्वकाळी सरक्षणाच्या दृष्टीने अगे अडचणाचे भुयार योग्यच होते नळमजल्यावर गभारा (गर्भ मडप,) त्यावाहेर रगभडग व त्या वाहेर एक कोलू मडप आणि गर्भ-मडपावर ७ विवरे जसे वाधकाम आसते आसते पण मजवूत व त्या वरोवरच मनोरम दिसेल अजा घडण जडणीचे सुरु होते या कामी शेकडो मजूर प्रतिदिन काम करीत होते वाधकाम पूर्ण होण्यास एक तपाचा कालावधी लोटला

या मदिराच्या पूर्व, उत्तर, व पश्चिम दिशाना मोठी पटागणे व दक्षिणेस नादणी येथील श्री जिनसेन भट्टारक यानी वाधलेली दिगवर



(प. प. रजन वि. गणिवर्य याचे तारक मुरुदेक.)

मालवाडा (राजस्थानमा) पिताश्री चिमण-लालभाई अने मातोजी नवलबेनी रत्नकुक्षिए पूज्यश्रीनो जन्म म. १९७३ पौष बद ८ मगल-वार दि १६-१-१९१७ दिने थयो तेओश्रीनु शुभ नाम रत्नचदभाई हहु

मातोपिताना मुस्स्कारो वालपणशीज मळता होवायी, व्यवहारिक अन्यास करी धार्मिक गिरण लेवामाटे बेठ देणीचद सुरचद स्थापित श्री यशोविजयजी जैन सस्कृत पाठशाळा महेसाणामा तेओश्री दासखल थया त्यानु धार्मिक वातावरण नथा गुरुवर्य श्री होर वि महाराजना विष्णुरत्न पू मनुयोगाचार्य प

प. पू. पंन्यासप्रवर रंजन वि. गणिवर्य

श्री तिलक वि. गणिवर्यना समागमथी जैन शासननी आराधना करवा माटे सवेगी दीक्षा लेवा तयार थया, अने पोताना ज्ञानक्षेत्रमा दीक्षा ग्रहण करी, ते गुरुदेवना गिर्य वन्या तेमनु मुनिश्री रजन विजयजी नाम पाडवाया आयु,

ज्ञान अने सयममा आगळ वधता सधनी विनतीथी, तेओश्रीनी योग्यता जोई पू पु आचार्यदेव श्रीमद् विजय शातिचंद्र सूरीश्वरजी म. श्री ए तेमने पन्यासपद आप्यु दीक्षा पर्यायना वक्रीस वर्षमा पूज्यश्रीए राजस्थान, गुजरात, सीराष्ट्र अने महाराष्ट्रमा विहार करी शासन-प्रभावना साथे गिर्यसमुदायमा पण वधारो कर्यो जेमा पू मुनिश्री भद्राननद वि. म. जेवा ज्योतिप शास्त्र निपुण गिर्य छे तेमज पू सुवश वि. तथा पू राजेश वि म आदि तेमनो गिर्यवर्ण छे

पूज्यश्रीनी निश्रामा प्रतिष्ठा, शातिनास्त्र, पाठ्याळा, आयविल खानु उपधान, धार्मिक गिरण शिविर, दीक्षा तेमज मासक्षमण, दोळ-मासी जेवी महान तपश्चर्यांबो सारी सख्यामा थड छे ए माटे तेओश्री पोताना नारक गुरुदेव-नोज उपकार तथा कृपा माने छे

થી કુંભોજગિરી તીર્થ કમિટીના છેલ્લા બીસ વરસના પ્રમુખ
ઉદારચરિત ધર્મપ્રેમી શ્રેષ્ઠિવર્ય

શ્રી. ચતુરદાસ નગિનદાસ શાહ, બેલગામ.

ગરવી ગુજરાતના મહેસાણા જિલ્લામા આવેલ
નદાસણ ગામના વતની ધર્મશ્રદ્ધાલું શેઠશ્રી
કકુવાઈની રત્નકુથિએ વિ સ ૧૯૫૪ ભાદરવા
સુદ ૫ ના દિને શેઠશ્રી ચતુરભાઇએ જન્મ લીધો
તેમની ત્રણ વરસની ઉમરે પિતાજીનો સ્વર્ગવાસ
થતા તેમના આર્થિક સજોગો પ્રતિકૂલ વન્યા
થી કકુવાઈ તેમનો અહુમદાવાદમા ગુજરાતી
ચાર ધોરણનો અભ્યાસ કરાવ્યો તે સમયમા
પરસોપકારી પૂ. પા. થી સિદ્ધીસુરીશ્વરરજી
(દાદા) મ નો સુયોગ થતા સુસ્કારો સાયે
તેમનો ધ્રાર્મિક અભ્યાસ પણ વિદ્યાશાળામા થયો

જીવનમા તેથોશ્રીએ તડકાછાયડા જોયા
તેથોશ્રીએ માતાજીના ઉપકાર સ્મૃતિપટમા રાખી
સ. ૧૯૬૬ મા નાની વયે પ્રતિકૂલ સજોગો
છતા, વ્યાપારી ક્ષેત્રે પ્રગરણ માડચા વિનય,
કાર્યક્ષમતા, નામપ્રમાણે ચાતુર્યાદિ ગુણોની
મુવાસના કારણે અમદાવાદ, મુંબઈ, પૂના, કોલ્હા-
પુર મુદ્દી તેથોશ્રી સનેહીશોના સહકારથી આવી
પહોંચ્યા

સાદાઇ, વ્યવહાર કુગળના, માયાલું સ્વભાવના
પરિણામે વિ સ ૧૯૯૨ તેથોશ્રીએ બેલગામમા
શેઠશ્રી કાતિલાલ મહિલાલની ભાગિદારીમાં
'મહારાષ્ટ્ર સોપ ફેંકટરી' સ્થાપન કરી છે, જે
ચેલ્લા વર્તીસ વર્ષથી અખાંડિતપણે ઉજ્વલ યશ
પ્રાપ્ત કરી રહેલ છે શેઠશ્રીએ સામાજિક,
વ્યાપારી, પ્રજાકીય, રાજકીય વર્ગમા મિત્રાચારી
ભર્તો નવઘ રાખી, લોકહિતના અનેક કાર્યો તન
મન ધનયા કરી, ચોફેર લોક

પ્રિયતા પ્રાપ્ત કરી છે

ધ્રાર્મિક ક્ષેત્રે પોતાના વતનમા પ્રતિષ્ઠા મહૌ-
ત્સવ તેમજ કોલ્હાપુર થી શાતિનાથ જૈન શૈવ.
મદિર, ફલટણ મદિર, થી કુંભોજગિરી ધર્મગાલા,
કડી જૈન બોંડિંગ આદીની શીલા સ્થાપનાઓ
તેઓશ્રીના ગુભહર્સે થતા તેઓશ્રીએ પ્રાણ પૂર્યો છે

પ્રભુ પ્રતિષ્ઠા, અષ્ટોત્તરી શાતિસ્નાત્ર,
સાર્વમિક વાતસલ્યો, ગુરુવ્યોના ચાતુર્યાસ,
ઇસ્થાદિ ધ્રાર્મિક કાર્યોમા તેથોશ્રીએ
વાદશાહી સખાવતો કરી ઘણ પુણ્યોપાર્જન કર્યુ છે

તેથોશ્રીના સહચારિણી સી મણિવેન, તેમના
ચિરજીવ માતચદભાઈ સેવતીલાસભાઈ, મહેદ્ર-
ભાઈ આદિ સર્વ પરિવાર પણ તેમના ધર્મ-
કાર્યોમા ઉલ્લાસપૂર્વક સાથ આપતા આવ્યા છે

સુસ્કારોના કારણભૂત સમકિતદાયક એક
મનોહર ગુહમદિર પણ તેથોશ્રીએ ટિલ્કવાડીમાં
પોતામા બગલામા કર્યુ છે

શ્રી જૈન વિદ્યાર્થી ભુવન મહેમાણા, શ્રી જૈન
બોંડિંગ કડી, શ્રી મહારાષ્ટ્રીય જૈન વિદ્યા ભુવન
જુન્નર, શ્રી કુંભોજગિરી તીર્થ કમિટી, તથા
બેલગામ જૈન સચના માનવતા અધ્યક્ષપદે રહી,
જુદી જુદી સસ્યાઓને માર્યાદર્શના આપતા, જિના-
જાને વકાદાર રહી તેથોશ્રી તે તે ક્ષેત્રની કીર્તિ
વધારી રહ્યા છે

વહોત્તર વર્ષની ઉમરે પણ તેથોશ્રીની કાર્ય
કરવાની ઘણશ, ઉલ્લાસ અભિનદનની ઘે

તેથોશ્રીને દીર્ઘાયુરારોગ્ય મલે થને ગાસનની
સેવા કરવામા તે વધુ થને વધુ રસ લેણે એ અપેક્ષા છે



श्री कुंभोजगिरी तळेटी धर्मशाळा

शतिलाल लिलाचंद शाह, रेठरेकर, (सागली)

विक्रम सप्तम २००६ चा द्वितीय आपाढ शुद्ध पण्ठीचा दिवस म्हणजे भूसळधार पावसाचे यैमान आणि श्री कुंभोजगिरी तीर्थाच्या पाय-प्याला वाधावायाच्या धर्मशाळेच्या शिला-स्थापनाचा आधला दिवस! या शुभ कार्यसाठी अहमदावाद, वेळगाव, डचलकरजी, कोल्हापूर, मुंधेळ वर्गारे पुकळ गावची शावक मडळी जमलेली होती पण मेघराजाच्या थवथयाटाने उद्या कमे व्हायाचे या विचारात गिरीवरील धर्मशाळेत सचित वसली होती

शुद्ध ७ चा दिवस उजाडला पावसाने समय ओळखून आवरते घेतले होते ढगाळेल्या आकांगातून सूर्योदेवाचे दर्शन झाले गिरीच्या आसमतातील बातावरण प्रसन्न आणि उल्हास-दायी झाले आध्यात्मिक दिवशी कोडून राहिलेले पर्कीणग किलविलाट करीत इतस्तत फिरु लागले काळज्ञा मार्डीचा मुगळ दरवळू लागला आडावरील पाने टबटवीत दिसू लागली यात्रे करू मडळीनी श्री जगवल्लभ पार्वनाथ प्रभूचे दर्थन घेऊन, त्याचा जयजयकार करीत, भविप्यात विगाल रूप धारण करणाऱ्या धर्मशाळेच्या शिलार्गेणासाठी गिरीवरून खाली येण्याम

सुरुवात केली

कुंभोजगिरीवरील जिन भद्रीर शिरडोण निवासी शावक श्रेष्ठीवर्यं फक्तेचद मलुकचद शाह यानी भक्तिभावाने वाधविले व त्या कामी कुंभोजनिवासी वधुत्रय सर्वश्री रावजीभाई, स्वरूपचदभाई व चितामणिभाई गुलाबचद नानावटी याची साथ घेतली होती समाजातील श्रेष्ठिवर्यानीही यथाशक्ति मदत केली अगा त त्वेते आपल्या पूर्वजानीं तीर्थ आणि त्याचे रक्षणाचा भरीव पाया घातला, त्यास आता शभर वर्पे पुरी होत आहेत

पूर्वीच्या काळी दक्षिण महाराष्ट्रात घेतावर जैन समाजाची घरे खेडोपाडी पसरलेली होती तज्जात रस्ते, दलणवळणाची अपुरी साधने, धर्म-भावनेवद्दल उदासीन वृत्ति, इत्यादि कारणानी श्री कुंभोजगिरी या तीर्थस्थानी चैत्र व कार्तिकी पौर्णिमा या महान दिवशी मुद्रा शो-पत्रास शावक येत असत गिरीवरील घेतावर धर्मशाळा व त्यासमोर अमलेल्या दिगवर वाधवाची धर्मशाळा यातून यांत्रेकरूचा समावेश होत अमे उभय मप्रदाय वधुमावाने वागत आले व ते वागणे परम्पराना पूर्क होत गेले

दिवमेदिवम प्रवामाची माघने वाढली श्री कुमोजिगिरीरील जागून डेक्स्यानाची भाहिती पग्मत गेणी व यात्रेकह श्रावक-श्राविकाची यें-जा वाढ लागली विक्रम म १९९४ या वर्षी पृष्ठ पा व्याख्यानवाचम्पति श्रीमद्विजय गमचड भर्गीवर्जी महाराज आपल्या विद्वान व तपस्वी अस्या अनेक शिष्यवगमन्थ दक्षिण महाराष्ट्रात आणे त्या अंगोदर नवेगी गुरु महाराजाची यें-जा जवळजवळ नवदीनीच गोरंगी महाराज—यनी—केळ्हानरी यें-

पृष्ठ पा गमचड सूरीवर्जी महाराजाची जैनधर्म, त्याचे तत्वज्ञान आचारविचार इन्यादि वर्गील गोड भावेने आणि वक्तव्यांनीने हृदयाम भिडविणारी व्याख्याने एकून श्रावक समाजाप्रभाणेच उन्नेजनही धर्मभावानेने प्रेरित होऊन, उल्लासाने भविनमासिकांदे क्षक्षले पूज्य गुम्देव व न्याच्या शिष्यगणांचे त्यागी जीवन व उपदेश-यंगीलीने भागवत गेलेल्या जनतेमदून नव्वर मार्णांचा मदृपयोग करण्याची स्फूर्ति तेकू लागली

मानाग निवासी स्व हिंगचद मनोहरदाय वड्यकर याच्या सृषुआनी कगड ते कुमोजिगिरीर्यन्त 'झुर्गी' पाळणारा त्रिविध मध्य पूर्णदेवाच्या निवेत भट्टला अमा मध्य महाराष्ट्रात प्रथमत च निधाना होता कुमोजिगिरीर्यन्त पृथग्यानी याह यथाना मध्यवी पद दिले व ने तर ने झोलायुगम गेणे

काळापुर हे मोठे यज्ञ अनुनही तेदे स्वतय न मध्य मार्कर्त्तिं जिनमर्दिर नव्हते एक-दोन रु-मर्दिर हाता भास्यवत्यागाच्या दृष्टीने मर्दिरर्नी शास्याता पूर्णदेवानी भमजावर्णी न नमीर्जन एणा मोराच्या जांगेवर श्री मर्ममूर्त्र-प्रसाद द्याग्रस्तपाचा शश्वत ओळखावृ-

निवासी उदार-दिल श्रावक श्रेष्ठीवर्य श्री बवाभाई माणिगजी परमार, हुकमीचद डुगाजी राठोड, हिंडुमल जितराजजी राठोड आणि साकळचद दोलाजी गांधी या चौघानी भरीव रक्कम देऊन व कोल्हापुरी आलेल्या उपधाननप माळारोपणाचे उत्पन्न भरीस धालून त्या प्रासादाची उभारणी मुऱ जाली ते बादकाम होई-पर्यंत पूज्य आचार्य महाराज दक्षिणेकडे हुवढी गदगपर्यंत जाऊन परत आणे कोल्हापूरास भूपणावह व श्रावक समाजास अभिमान वाट-प्याजोगी, मुदर कलामय वास्तु तयार जाली होती तेथे प्रभु मूर्तीची अजन-गलाका (प्राण-प्रतिष्ठा) व प्रतिष्ठा (स्थापना) महोत्सव मोठ्या समारोहावृक्ष सानद सपन्न जाला त्या धर्ममहोत्सवात सहभागी होण्यासाठी कच्छ, काठेवाड, गुजरात, राजस्थान, कलकत्ता, मुंबई ते बगलोर, मद्रासकडील श्रावक समुदाय प्रचड मस्तेव आलिला होता

मुर्वडीचे दानवीर शेठ माणेकलाल चुनिलाल, शेठ जिवाभाई प्रतापसी, अहमदावादने शेठ वकुभाई मणिलाल, शेठ चिमणलाल केशवलाल कडिआ, शेठ माराभाई हृषिसिग, शेठ कांतिलालभाई, शेठ श्री मोरीलालभाई याहा, कलकत्तावाले शेठ लिलाधर कालीदास इत्याडी ममाजायणी मड्डी या प्रतिष्ठा-महोत्सवासाठी कोल्हापुरी जमली होती तेथून स्वम्थानी परत जाताना श्री कुमोजिगिरीची यात्रा केत्यागित्राय कोण पग्नणार !

आपल्या देशात मध्य धर्मियाच्या नीर्थस्थानी यांत्रेकल्या भोर्यामाठी धर्मेणाळा आहेत जैन ममाजानेही ठिकिठिवाणी धर्मवाला वाधन्या अंदिन किन्येकानी तया कामी आपले मध्यम अर्पण केले आहे मात्र महाराष्ट्रानील थेनावर

समाजाचे एकमेव तीर्थं असलेल्या कुमोजगिरीच्या पायथ्याजी धर्मशाळा असावी असा विचार प्रसूत होऊ लागला डोगरमाध्यावर धर्मशाळा असली तरी तीर्थाची आशातना होते ते टाळावे या हेतूने जेठ मणिकलाल चूनिनाल यानी त्यावेळचे तीर्थं-कमेटीचे अध्यक्ष शेठ हुक्मीचद डुगाजी राठोड याच्याकडे रु ५००१ देऊन तलेटीची धर्मशाळेच्या वाधकामास सक्रिय शुभमुहूर्त केला

पू पा आचार्य श्री रामचन्द्रमूरीच्यरजी महाराजाच्या पाठोपाठ, त्याचे गुरुदेव सिद्धात—महोदधि पू पा आचार्यदेव प्रेमसूरीच्यरजी महाराज आपल्या शिष्यसमूदायामह दक्षिण महाराष्ट्रात उतरले, या सर्व गुरुदेवाच्या सानिध्यात निपाणी, कोल्हापूर, सागली, कराड आदि ठिकाणी अनेकविधि धर्मकार्ये, साधु-दीक्षा, उपवास-तप वरैरे झाले धार्मिक जागृति विशेष प्रमणात आली स १९९४ ते १९९८ अखेर हे महान गुरुदेव द महाराष्ट्राचा विहार पुरा करून परत गेले. परतु त्यानी केलेल्या मार्गदर्शनाचा उपकार इकडील समाज कवीच विमऱ शकणार नाही

म्बत २००५ या वर्षी पू पा व्याख्यान वाच्यस्पति, कविकुलकिरिट आचार्यांशी लिंग्य-मूरीच्यरजी महाराज, पू जयत वि उपाध्याय, पू प विक्रम वि आदि शिष्यसमूदायाह सागली येथील श्री पावर्नाथ प्रभु मदिगच्या प्रतिटेच्या कायर्याच्या निमित्तात द महाराष्ट्रात आले त्यावेली श्री कुमोजगिरी-नीर्थं-कमेटीने त्याना कुमोजगिरीवर नेऊन त्याच्या शुभ छायेत तेशे नृकन्याच जीणोळार केलेल्या शिखरावरील धर्मजाड व कळग त्याच्यप्रमाणे भूलनायक श्री जगवल्लभ पावर्नाथ व शुभारानील अजिनाथ या मूर्ति व्यक्तिरिक्त इतर शर्व मर्त्तीची प्रतिष्ठा

वर्गेरे भव्य उत्सव केला कुमोजगिरीवरील श्री जगवल्लभ पावर्नाथाचे नयनरम्य मदिर, जेजारची धर्मशाळा, तेथील सुदर व्यवस्था, त्याच्यप्रमाणे त्या पहाडावरून चौकेर वाजूचा सुरम्य परिसर पाहून पू गुरुदेवानी उल्हसाने ‘दक्षिणेचा शत्रुजय’ अशी पदवी या तीर्थस दिली

तीर्थाची आशातना—अवहेलना होऊ नये, हा धर्म उपस्थिताना समजाविताना ‘तीर्थनी आशातना नवि करिए रे’ हे पू प वीरविजयजी म श्रीचे वोल त्याच्यप्रमाणे—

अन्यस्थाने कृत पाप, तीर्थस्थाने विनश्यनि ।


तीर्थस्थाने कृत पाप, वज्रलेपो भविष्यत ।

इतरत्र केलेल्या पापाचे क्षालन तीर्थस्थानी येऊन होऊ गवते पण तीर्थस्थानी केलेले पाप वज्रलेपासारखे चिकट होते व ते भोगूनच त्यातून सुटका करून घ्यावी लागते, असे समजावून, काया वाचा—मने करून किंचितमात्रही तीर्थं-अवहेलना होऊ नये या दृष्टीने पायथ्याला धर्मशाळा करून तेथे यावेकरूची दैनदिन कार्यक्रमाची सोय व्हावी असे सूचविले

तेथे लगेच उदार शावकानी धर्मशाळेसाठी वर्गणी द्यावयाचे ठरवले व टीपेची मुरुवातहि आली नतर पू गुरुदेव म्बत चा चातुर्मास कराड येथे करावयाचा निर्णय देऊन व त्याचे गिष्य पू प्रवीण वि गणिवयं व युवकजनप्रतिवादीक महिमासपत्र पू महिमा वि म आणि पू सुशील वि म याचा चातुर्मास सागली येथे करण्याचा निर्णय देऊन कंगडकडे गेले

संवर्गी गुरुदेवानी केलेली महज सूचना, पण ती गुरुची आजाच समजानी जाते


परमोपकारी गुरुदेवाच्या आजा, समाज अग्रणीनी केलेले आवाहन व थांकजनाच्या इच्छा आणि गरजना विचार करून तीर्थं-कमेटीने धर्मशाळा




विहाव्यन बन्ध

जगवल्लभ—गाढवार्ष्य, जगता ताप-नाशक
जपन्ति विभुमहंत, त सेवका. प्रपुण्यज ॥ ४ ॥
सिंहासन बन्ध.

पाद्यं च योऽन्मिन मनन भर्जनि
पाज्वर्णय मनिन ननदनाद् ग्रजनि
ग्नो—शर—ग्रजन प्रमकन
मर्यग्न नैग्न च नान्नियवनम् ॥ ५ ॥
शरायमपुट बन्ध



द्राव्यवक्षंपुट बन्ध




ਮਿਤ੍ਰਕਲਾ ਬੰਧੁ

स्वर्गं गतो यस्य भुविप्रभाव
यस्यास्ति विज्ञानमय स्वभाव ।
यद्दृध्यानत पापगणा क्षयन्ति
तत्पाश्च-जापाद भविनो जयत्ति ॥ ६ ॥
मत्स्ययगल ब्रह्म



कलावा बर्दी

कुर्वन्ति गगा-धुनितोय-वार
 रवा यतो मानमजे सपाश्वर्वे ।
 स्तुवन्ति सर्वज्ञमभूत-भूत
 त भूतभूताय सुरा सपाश्वर्व ॥ ७ ॥
 कलश वन्ध




छप्र बच्छ

नाथ सुरासुरमृणा कलुषै-विमुक्त
 नागार्चित सहनगाभमहो प्रशात
 नानभ्र सेवकगणेऽथ भवा भवाति
 नागाद्वक-पादवं सुजपेऽकुगल प्रहन्ति ॥ ८ ॥

छवचध

- “ नमस्कार महामय मनःप्यनी पोतानी पूजा छे
- “ नमस्कार मदमा पापनी धृणा छे अने पापीनी दया छे
- “ नमस्कार्यो वाणिनी कठोरता, मननी कृपणता अने बुद्धिनी कृतधनता नाथ पामे छे अने श्रनुगमे कोमलता, उदाग्ना अने कृनजता विकसित धाय छे.
- “ नमस्कारमा शुभ चर्म, उपाधना अने ज्ञान ए प्रणेनो सुमेल छे. शुभकर्मनु कल्प नग, उत्तमनार्थ फळ धानि अने ज्ञाननं फळ प्रासू प्राप्ति छे



- भारत प्रख्यात गैरंटेड चांदीमालके स्पेशलिस्ट -

फोन : १०२४

शा. चुनीलाल दलीचंद गांधी

* चांदी माल के होलसेल बेषारी *

गुजराती बजार, कोळहापूर.

मध्य तरफथी सब जमण थयु पूरु गुरुदेवना सवारना प्रवचनथी जनसमूह अटलो प्रभावित थयो के वपोरे वीजु प्रवचन राखतु पडचु आ गाममा श्री अभिनदन स्वामिनु शिखरवधी जिनमदिर छे त्रीजो मुक्काम इस्लामपूरमा करीने चोथो मुक्काम पडवलवाडीमा एक प्रगत उपवनमा थयो आ सघमा साताराना स्थानकवासी सप्रदायना श्रेष्ठिवर्य कालीदासभाई, कराडना बोहोरीसामाजना रतनशी भीमजी खोजा आदि विधिधर्मोनी व्यक्तिओ सामेल थई हती दररोज यात्रिओनी सथ्या वधती जती हती आ मिवाय सघना दर्शन करवा तथा पूरु गुरुदेवना प्रवचनो साभलङ्घा तुग, डिग्रज, सागली, गोटार्खिडी विगेरे गासोनो जैनजनेतर लोको दररोज आवता हता आ मुक्काममा सागलीना श्री बलवतराव चदाप्पा धावते, गणपत रावजी गोडबोले वकील, आणाप्पा जातापा कर्वे विगेरे कार्य कर्त्तांशी आवी गया पाचमो मुक्काम मिरजवाडीमा थयो- छठो मुक्काम डिग्रजमा थयो स्थले स्थले ग्रामजनोए अत्यत उत्साहथी सघनु स्वामगत कर्म्

७ ने ८ मो मुक्काम सागकी गहरनी एक विशाल जग्यामा थयो त्या महावीरनगरनी रचना करवामा आवी त्यानी जनताए आत्मीयताथी सघनु स्वागत कर्यु आ गहरमा पूज्यश्रीना व्याख्यानो वखार भागमा थया सागली जैन ईवे सधे नवकारडीओ करी हती

चादीनो रथ, निशान डका, हाथी, नानुभाई जवेरी सुरतकरना वेन्डसाथे मध्य ठाठमाठयी जयमिंगपुर गयो

त्याना रेल्वे स्टेशन नजीक आवेला गाधी मन्दिराम देवचदना मलामा मुक्काम कर्यो त्या

धर्मनाथ प्रभुनु एक नूतन जिनालय बाध्य हतु तेनु उद्घाटन विधिसहित स्थानिक सघ तथा यात्रिक सघनी हाजरीमा पूज्यश्रीनी निशामा थयु दशमो मुक्काम पण त्या थयो १६मो मुक्काम दानोलीमा थयो त्या अमदावाद निवासी शेठश्री वकुभाई मणीलाल तरफथी नवकारसी थई आ सबै मुक्कामोमा देवपूजा, स्नान महोत्सव, गुरुदेवना प्रवचनो, भावना विगेरे कार्यक्रम आनंद अने उत्त्साहपूर्वक थतो हतो दानोली पछी सधे पोतानो मुक्काम श्री कुमोजगिरि तीर्थनी तल्टीमा कर्यो तैज स्थले आजे एक विशाल धर्मशाळा उभी छे

श्री कुमोजगिरि तीर्थपरना जगवल्लभ प्राश्वनाथ प्रासादनी प्रतिष्ठा वि स १९२६ महा शुद्ध ७ सोमवारे थई हती सघना आगमन वखते आ तीर्थनी आर्थिक स्थिति सारी न्होती आ तीर्थनी व्यवस्था करवानी कामगिरि कोल्हापुरना शेठ हुकमीचदजी डुगाजी राठोड, वाबुभाई परमार, पुनमचदजी गाधी, पानाचद मोतीचद विगेरेए स्वीकारयनि थोडोज समय थयो हतो सघ आवदा पहेला श्रीयुत कडीआ, वापालालभाई विगेरेए कोल्हापुर जई त्याना सघने छठरी पाढ्हता सघनी खबर आपी आर्थिक सकट होवा छता तीर्थ कमटीए अनेरा आनंदथी आ सघनु स्वागत कर्यु

आ कुमोजगिरि तीर्थमा सघनो त्रण दिवस मध्ये मुक्काम हतो वि स १९९४ महा वद १३ सोमवारे ता २८-२-१९३८ ना दिवसे गिरिपर समवसरणनी रचना करी वडुयकर कुटुववती शेठ शीवलालभाई अने तेमना धर्मपत्नी मगुवेन तेमज श्री मोहनलाल भाईने पूरु गुरुदेवे केटलाक नियमो आपी विधिपूर्वक सघ

तरकवी तीर्थमाल पहेरावी सघवी ५८ अर्पण कर्य आज प्रसर्गे कोल्हापुरसा शेठ हिन्दुप्रलजी जितराजजी राडोड अने तेमना धर्मपत्नी सी कान्तावेने तीर्थोद्घारने पुरक थवा माटे मोटी रकमनो चडावो लीघो तेथी ते दपत, ते पण तीर्थमाल पहेरावाई आ निमित्ते जिनप्रासाद उपर छवा चडाववी एवो विचार आव्यो ते वस्ते प्रथम लीघेल छवजाना चडावाना हक्कनु शु? एवो प्रवन उपस्थित थयो ते वस्ते पूज्य गुरुदेवे दिवेचन कर्यु के “आपणे जेवी रीतीए दररोज स्वच्छ नवा कपडा पहेरीजे छीये ते प्रमाणे प्रभु प्रामाद उपर दररोज नवी छवजा चडाववी जोडाइ प्रभुप्रासाद उपरनी छवजा मेली खंडी अथवा फाटेली न होवी जोडाइ पछी ते दिवसे नवी छवजा चडावानो चडावो कोल्हापुरना थेठिवर्य वावडाई परमारे लई प्रामाद उपर छवजा चडाववी आ दखते लगभग पाच इजाग लोकोनी हाजरी इती

पछी वयोरना मर्वजनो महावीर नगरमा आव्या पश्यी नूतन सघवीओनो वरधोडो हायी उपरथी नीकल्यो मधवीओमे मुक्त हाथे वरमी दान आप्यु आवी रीते महाराष्ट्रना प्रथम छडी पाळना मधन् चीद दिवमनु अवड धर्मसत्र आनंद उत्साह अन निर्बिधनपणे पूज्यश्रीना आशीर्वदिशी पार पडयु

आ ममये कोल्हापुरना श्री नेमचद विठ्ठलचद गाहना प्रथनवी द्वयपति श्रीमहं गणजाराम महाराजनी सारी एवी यहाय मल्ली

आ स्वर्ममत्रनु धणु दूरगामी एवु परिणाम आध्यु जेनेनरोमा भास गदिगांना न्याग, व्रह्मचर्य पालन वर्गे इनो लेनार महान् भावावोनु प्रभाण धणु हन् महाराष्ट्रमा ध्रमं जागरीन आवी श्री कुम्भोज

गिरिस्तीर्थनी धणी प्रसिद्धि आ निमित्तयी थई अने आ तीर्थने सारो एवो विकास थयो सघवी साधु केवा होय छे तेनु प्रत्यक्ष दर्शन थयु भारतना भिन्न भिन्न प्रदेशना लोको तीर्थयात्रा कर्वा आवालाभ्या

सघवी साधुसाधवीओनो इनिहास उल्लत द्ये सर्व समाजने धर्मपदेश आपी, तेने कर्म मुक्त करवा माटे तेमणे अथाग अम लीघेलो छे ममाजीवननु नैतिक धोरण उच्चतम रहीने ते धर्मसिन्मुख रहे ते माटे तेमना अहर्निः प्रयत्न चालु होय छे कलात्मक गणनचुवी भव्य जिनालयो, तीर्थोनो जीर्णोद्घार, यात्राना निमित्तयी सघवसतार, ग्रथोनी निर्मिती विशेषे कार्ये तेमणे आपेला सुर्कृतिदायक उपदेशमाश्री निर्माण थाय छे अने निर्माण थयेलां छे

पु प्रा आचार्य देवेग श्रीमद् विजय रामचन्द्र मूर्खज्वरजी महाराज तथा तेमना शिव्य समृद्धना द महाराष्ट्रना आगमनथी अने विहारथी धर्म जागृतिनु महान् कार्य थयु तेमना आ विहारथी महाराष्ट्रमा साधुसाधवीओनो विहार अव्याहतपणे शरु थयो

कोल्हापुर श्रीसघनी आग्रहमरी विनती अनुसार पू पा आचार्यदेव पोताना शिष्यो साप्ये वडगाम मार्गे श्री कुम्भोजगिरिशी कोल्हापुर पदार्था तेमना हस्ते बीजु एकाद महान् कार्य थाय ए कुबूरतनी इच्छा हत्ती के शु? कोण जाणे?


कोल्हापुर लझमीपुरीमा श्री मुनिसुवनस्वामिनु शिल्पकलामय, तयनरम्य मदीर अनिवाल का ग्रामा पू. गुरुदेवना उपदेशाथी थयु अने तेनो अजन-गलाका प्रतिष्ठा महोत्सव पूज्यश्रीनी निश्चामाज थयो ते घटना ऐनिहासिक थई छे



प्राचीन तीर्थ ओसीयाजी (राजस्थान)

यह मंदिर बहुत पुराना अर्थात् भगवान् महावीर के निर्वाण के ७० वर्ष पश्चात् श्री रत्नप्रभसूरि द्वारा प्रतिष्ठा कराया हुवा है। स्तम्भ और तोरणकी कोरणी सार्वज्ञ है।

श्री गिरनारजी तीर्थ



श्री कुमोजगिरीमण्डन

श्री पाश्वंजिन संरकृताष्टकम्

रचयिता पूर्णिश्री पूर्णविजयजी महाराजना शिष्य मुनिश्री वीरसेनविजयजी महाराज
(आदोनी म २०२५)

मुवामासन्तानं विभवसदन शान्तवदन
भवाब्धौ सद्यानं सुकृतजनन मोक्षनयनं ।
गतं मुक्तिस्थानं प्रशमभवनं पाश्वपिजिनं
नयेऽहं सुधायान जगति तपनं तं प्रतिदिन ॥ १ ॥ कमलबंध । शिखरिणी

नाथोऽनाथानां पाश्वनाथो नराणाम्
श्रीपाश्वः पाश्वं स्तौति नित्यं जिनेन्द्रम् ।
अहन्पाश्वं स्थापितो जैनधर्म
पाश्वर्याप्ताय स्वस्ति देवाय तुम्यम् ॥ २ ॥

श्रीपाश्वर्णशायात् सर्वथा कर्ममुक्तम्
पाश्वस्य स्वर्गे विस्तृता शुभ्रकिर्तिः ।
श्रीपाश्वे सावे संस्थिता भूरिभूतिः
हे पाश्वस्वामिन् देहि केवल्यलक्ष्मीम् ॥ ३ ॥ वैश्वदेवी

जगवल्लभ संज्ञक पाश्वं विभु
शिवदं सतत प्रणमामि नतः ।
जगतामध मेघ हृतो पवन
भवसागरतारणयानसमं ॥ ४ ॥ तोटक ।

विविधभिधानशाली, सं पुरुषादानीय नामकरणं.
शोभते पाश्वप्रभु, शंखेश्वरान्तरीक्षादौ च ॥ ५ ॥ आर्या

कुमोजस्ये शैलप्रस्ते चत्ये रम्येऽलंकाराभम् ।
मर्त्यामित्यवातो भक्त्या, पाश्वं देवं नित्यं स्तौमि ॥ ६ ॥

श्री पाश्वस्य ध्यान ध्यात्वा, जाप कृत्वा पूजा सृष्टवा ।
स्वेष्टां पूर्ति भक्तव्राताः, क्षिप्रक्षिप्रं ते कुर्वन्ति ॥ ७ ॥

पाश्वस्वामिन् । ते पदमास्य, लुभ्द्वा याता भक्ता भृडगा ।
आस्य द्रष्टु मे भावोऽस्ति, कर्मिन्काले यत्तल्लप्ये ॥ ८ ॥ विद्युतमाला ।

मूरतसे बड़ी कीरत !

आज मी मूर्ति वनी देखिली ।
देखुनी कीर्ति मनी रेखिली ॥ १ ॥

शान्त वनाचा सुरस्य परिसर
शान्त वनाचा शान्तीसरगर

पाश्वनाथ हे स्थान विराजे कोल्हापुर-मडळी ॥ १ ॥

फत्तेचद शिरदोण-निवासी
शताव्दिवृद्धी पापविनाशी

मूर्ति स्थापिलो, जैनाची जणुं भाग्यदेवी हासली ॥ २ ॥

अन्तरिक्ष, भट्टवा, अबन्ती
सूरजमण्डण, शखेश्वर, ती

पाश्वनाथ-नामावलि जुनी पुरीत हो जिमली ॥ ३ ॥

सत्य, अहिंसा, अस्ते यांची
अपरिग्रह, ब्रह्मवर्च्छ साची

जैनतस्त्वमालाच मानवा मातेची साऊली ॥ ४ ॥

अशुभ वासना, विकार, आज्ञा
जीवा जखडुनी नेती नाशा

मानव वनला संतानाच्या होतातिल बाहुली ॥ ५ ॥

धकाधकी ही संसाराची
उसत नाही निमिषभराची

ध्यान-धरणा निवात करण्या तीर्ये ही चागली ॥ ६ ॥

हे मनि आणुनी, धना वेचुनी
सुवर्णात वसविली हिरकणी

फत्ते दात्याची ही भासे ! शाति जिवा लाभली ॥ ८ ॥

कृतार्थ जाला कुमोजगिरी
इवेतावर-मन्दिरा धरि शिरी

आत्मज्ञाना ललाम जाला, धर्मधजा शोभली ॥ ८ ॥



भा. ल. रानडे B.A. (Hons.)
सामाली

भगवान पार्वतीनाथ ग्राचे पूर्वभव

ले प्रा. शांतिलाल खेमचंद शाह, वार्षी

जीव अनतकाल भव भ्रमण करतो त्याच्या
जन्म परपरेची सख्या अमर्यादि असते अशा
जन्ममरणाच्या भ्रमतीत जेथे त्या जीवाने
जैन धर्म स्वीकारून त्याच्या शास्त्रावर
सपूर्ण श्रद्धा ठेवली तेथे त्यास सम्यक्त्व प्राप्त
आले असे मृत्युले जाते त्यानतर तो जीव क्रमशः
मोक्षमार्गाकडे वाटचाल करतो अशा रीतीने
पार्वतीनाथ प्रभुनी सम्यक्त्व प्राप्त करून घेतल्या
ननर मोक्षास जार्झिर्यं दहा भव पुरे केले त्या
दहा भवाची (जन्म) हकीकत-

१

पोतनपूरचा राजा अरविद याचा विश्वभूति
हा पुरोहित होता तो ज्ञानी, ध्यानी आणि
धर्मज्ञ होता त्याला दोन पुत्र होते थोरला कमठ
व धाकटा मरुभूति. कमठ विषयलपट तर मरुभूति
पापभीरु एकदा मरुभूति पूर्व हरिचन्द्रसुरीच्या
व्याख्यानश्रवणास गेला व त्याच्या उपदेशामृताने
तो धर्मरागान रगला

डकडे कमठाच्या दुराचाराने मर्यादा सोडली
वरूणा नामक आपली रूपवान पली असतानाहि
त्याने आपला वधू मरुभूति युच्या पत्नीगी
सधान वाधले ही गोष्ट मरुभूतिच्या दृष्टोत्पत्तीस
येताच त्याने राजापुढे गाह्याणे ठेवले राजाने

सतप्त होऊन कमठाची गाढवावरून धिड काढून
त्याला हृद्यापार केले अरण्यात कमठाची एका
तापसाची शाठ पडली व तो स्वत तापसाळाला
मरुभूतीला हे समजल्यावर अतिशय दुख झाले
व त्याने अरण्यात जाऊन कमठाची माफी माणि-
तली कमठाने सूड बुद्धीने एक मोठी शिला
मरुभूतीच्या डोक्यावर आदळून त्याचा कपाळ-
मोक्ष केला मरुभूतीचा हा जन्म म्हणजेच भग-
वान पार्वतीनाथाचा पहिला भव होय

२

विद्याचल पर्वताटवीत एक प्रचड हत्ती
आपल्या कळपाचा स्वामी होता तो मदमस्त
अवस्थेत स्वच्छदपणे हिडत असे

एके दिवाळी पूर्व अरविद मुनिराज एका
आडाखाली ध्यानमन्त्र अवस्थेत उम्हे होते हत्ती
फिरत तेथे आला आणि चमत्कार असा आला
की तो त्या मुनिराजाच्या चरणी लीन होऊन
स्वस्थ बसून राहिला अरविद मुनीचा कायोत्सर्ग
पूर्ण होऊन त्यानी नेत्र उघडले व त्या हत्तीकडे
पाहिल्यावर त्याचा पूर्वभव त्याना समजून आला
त्यानी त्या हत्तीला धर्मोपदेश दिला तेथे त्यास
जातिमरण जान होऊन त्याने थावक ग्रने
स्वीकारली

एकदा तो हन्ती सरोवरान पाणी (पिण्डसाठी
उत्तरला असता कर्कट सर्पच्या दगाने तो मृत
जाला हन्तीचा जीव हा पार्वतनाथ भगवताचा
दुमर्न भव होय

कमठाचा आरंध्यानाने मृत्यु होऊन त्याचा
जीवच हा कर्कट सर्प झाला होता दुसऱ्या
जन्मीहि त्याने आपले पूर्व वैर सोडले नाही

३

हन्तीचा मृत्यु युभ्यानान झाला व तो जीव
महात्राव देवलोकात अठरा मागरोपम आयुष्य
अभेल्ला देव जाला तेथून नदीवर द्वीपातील
याच्यन जिनविवाची अर्चना, गोत—नृत्यादीमध्ये
त्याने आपल्या देवीसह भग्न राहून आपले जीवन
मुक्तामध्ये व्यतीत केले पार्वतनाथ भगवताचा हा
निगर भव होय

कर्कट भर्याचा मृत्यु होऊन तो जीव धूमप्रभा
नावाच्या पाचव्या तरकात घोर दुखे भोगणारा
व ३० सागरोपम आयुष्य असलेला तारक
जाला

४

पूर्व महाविदेह क्षेत्रात वैताटच पर्वतावरील
निलक नगरीन विद्युत्गति नावाचा विद्याधर
राजा होता त्याला कनकनिलका राणीपासून
एक मूर्खणी पुर जाला त्याचे किरणवेग नाव
ठेवले गेले त्याचे लग्न पदमावती नावाच्या
राजालायी झाले काळाने विद्युत्गतीने
नगरगारनार किरणवेगावर भोपवून स्वत
प्रश्यादा न्वीकाशली किरणवेगाचा किरणतेज
नावाना एक पुर जाला

गगडा जपार्यशी विजयमद्भूरीचे आगमन
निश्च नगरीदहोरील उघानान झाले त्याचा
भर्मरेंद्रं रंगन रिणवेगाचा वैगम्य उत्पन्न

झाले व राज्याच्या भार किरणतेजावर सोपवून
त्याने दीक्षा अगिकारिली मुनि किरणवेग पुष्क-
रावर्त द्वीपातील बाजूत जिनविवाच्या दर्भनास
जाळन तेथे ध्यानभग्न राहिले असता एका मर्पने
त्याच्या पायास वेढून दश केला व तेथेच त्याना
समाधिमरण प्राप्त झाले किरणवेग हा पार्वत-
नायाचा चौथा भव होय

मर्प हा कमठाचा जीव होता त्याने पुढ्हा
येथे आपले वैर साधले

५

युभ ध्यानात मृत्यु पावलेला किरणवेग
अच्युत देवलोकात देव झाला व कमठाचा जीव
पुढ्हा तरकाची दुखे भोगू लागला

६

जवुद्दीपातील पठिंचम महाविदेह क्षेत्रात
शुभकरा नगरीत वज्रवीर्य नावाचा राजा राज्य
करीत होता त्याला लक्ष्मीवती राणीपासून एक
देवीप्रमाण पुरु झाला त्याचा जन्मोत्सव थाटाने
कलून त्याचे नाव वज्रनाभ ठेवण्यात आले
वज्रनाभाचे लग्न वग देशाच्या विजया नामक
राजकन्येशी झाले. पुढे तो राजपदावर आरुळ
झाला

एकदा वज्रनाभ राजा राजवाइचातील गच्छी-
वर बसून युभ ध्यानात भग्न झाला असता त्यास
जातिस्मरणज्ञान झाले त्याने राजपुत्र चक्रायुधास
राज्याभियेक कलून स्वत मवेगी दीक्षा घेणली

वज्रनाभ मुनिवर प्रवास करीत अमना जवान-
नाद्रि पवंताच्या अटवीत आले कुरुक नावाचा
एक मिल तेथे शिकार शोधीत हिंडत होता
वज्रनाभ मुनि त्याच्या नजरेम पडले व तो ब-प

अकून भानून त्या भिल्लाने त्याना विद्रु केले
वज्रनाभानी शुभ ध्यानात प्राण सोडले भगवान
पार्श्वनाथाचा हा सहावा भव होय कुरुगक भिल्ल
हा कमठाचा जीव होय

७

वज्रनाभ मुनीचा जीव ग्रेवेयक देवलोकात
सत्तावीस सागरोपम आयुष्य असलेला ललिताग
देव ज्ञाला आणि कुरुगक भिल्लाचा जीव सातव्या
नरकात गेला

८

आठव्या भवात पार्श्वनाथाचा जीव कनकबाहू
नामक राजा ज्ञाला एके दिवशी कनकबाहू
अश्वकीडा करीत असता त्याच्या अगावर एक
धिपाड हत्ती चाल करून आला राजाने
त्यास वाहूवलाच्या सामर्थ्याने पकडून त्याच्यावर
स्वारी केली राजा पाठीवर बसताच हत्तीने
वेगाने धाव घेऊन वैताउच नगराच्या वेगीवर
आणले तेथील राजा मणिचूड हा कनकबाहूस
पाहून प्रसन्नचित्त ज्ञाला व त्याने कनकबाहूचे
स्वागत केले मणिचूडानें आपली कन्या पद्मावती
डच्याशी त्याचे लग्न करून दिले इतर अनेक
विद्याधर कन्याशी तेये त्याचे लग्न झाले

कनकबाहूने आपल्या पराक्रमाने अनेक राजाना
आपल्या आजून आणले व तो चक्रवर्ती ज्ञाला
चौसप्ट हजार राण्या, चौन्याशी लाख हत्ती,
घोडे, रथ, शहाण्णव कोटी पायदळ, चौदा महा-

रत्ने व नवनिधानाचा तो स्वामी ज्ञाला

तीर्थकर जगज्ञानाचा धर्मोपदेश ऐकून कनक-
बाहूनी सर्वस्वाचा त्याग करून साधुदीक्षा ग्रहण
केली नतर त्यानी वीस स्थानक तपाची आरा-
धना करून तीर्थकर नामकर्म निकाचित (दृढ)
केले

कनकबाहू क्षीरगिरीवर ध्यानभग्न असताना
एका सिहाने त्याच्यावर झडप धालून त्याचा देह
छिन्नभिन्न केला मुनिवरानी ध्यानापासून विच-
लित न होता समाधिमरण साधले

पूर्व भवातील कमठाने सिह रूपाने येऊन
आपले वैर साधून घेतले

९

पार्श्वनाथ प्रभुचा नवदा भव प्राणत देव-
लोकात महाप्रभ विमानात वीस सागरोपम
आयुष्याच्या देव ज्ञाला सिहाच्या रूपातील
कमठ मरून चौथ्या नरकात गेला

१०

देवलोकातून पार्श्वप्रभूचा जीव जवूद्वीपातील
भरत क्षेत्रात (भारत वर्पत) वाराणसी
नगरीत अश्वसेन राजाच्या वामाराणीच्या पोटी
जन्मास आला. हा पार्श्वनाथाचा अन्तिम जन्म
होय कमठ एक तापस वनून पचामिं तप करू
लागला

या दहाच्या भवाची हकीकत श्री पार्श्वनाथ
प्रभूच्या चरित्रात वर्णन केली आहे

॥१०॥

स्वार्थधताना कारणे बुद्धि मद थई जाय छे, कामाधताना कारणे बुद्धि कुबुद्धि
वनी जाय छे लोभाधताना कारणे बुद्धि दुर्बुद्धि वनी जाय छे क्रोधाधताना
कारणे बुद्धि संशयी वने छे मानाधताना कारणे बुद्धि मिथ्या वनी जाय छे
कृपणाधताना कारणे बुद्धि अतिशय सकुचित वने छे

श्री कुंभोजगिरी तीर्थनी

गोरखभरी कमनीय कहाणी



३०५८ संस्कृति शास्त्रीय गोरखभरी
२०११

भमारस्तागरने तरवा नीरों ए महान् स्टीम-
स्टु काम करे छे जैन शासनमां तीर्थनो महिमा
अपरम्पार गवायो छे तीर्थनी गोरखगायाओ
योक्यवध मळी आवे छे तेमाय तीर्थनी स्थापना
बने तेनो विकाम उदार-मुर्ति घटालु धावकाण
अडळक धनव्यय करीने करलो छे, एम प्राचीन
टिहायनापाना पोकारे छे

तीर्थकर भगवन्तोनी ज्या ज्यां कल्याणको
याया छे, ते नमिमो पवित्र तीर्थ तरीके पकाय
छे प्राचीन काळथी आवा तीर्थो अनेकम प्रसि-
द्धिने पामेला छे

भारनदर्पनी प्रत्येक दियाओमा प्राचिन के
अद्यनत अनेक नीरों आजे भावुकोना हृदयमे
गावन बनावी रह्या छे

पठिचम दियामा श्री यशुजय, श्री गिरनार
तीर्थ आदि यात्राकुओने हृदय युद्धि कर्वा नार्य
र्जित आन्हाट पेदा करे छे पूर्व दियामा
नमेन शिरार्जी थादि तीर्थभियो रत्याण
लाल्होनी रत्याण गावनाने साधे छे उत्तर
दियामा कोनचिद्वाजी थादि अनेक तीर्थो भूमटड्डने
दोसावी रत्या छे दक्षिण दियामा श्री
गुरुपार्वती, अनन्दितजी, भावुकरी प्रभुनि अनेक
तीर्थो छे ए तो जिन प्रतिदिन प्रभुदिने पामाना
गाय र तेमज ते नीरोंगो उत्तर धने दियाम
गुरु र गुरु रत्या छे एम आदेना यापालमें
प्रदान देयाई आवे छे

अप दियामा नी ज्ञा ये विभगो पाँचा
एक बाहर नीरे उन देख्यु प्रयम नीने !

३०५८ श्रीमान् दाम द फिल्म्स इ प्राचीन
२०११

आश्वत तीर्थो अनादिना छे अने अनत काल पर्यंत यथावत् रहेवाना । अने स्थापेला तीर्थो ज्या सुधी जैन धर्म अने एना प्रचारक महापुरुषो रहेशे त्यासुधी ए तीर्थो वृद्धने पामता, अनेकोना उद्धारनु पुष्टावलवत वनी रहेवाना ।

आस्त्रोमा कथन छे के, सात क्षेत्रमा धननो सदब्यय करवा माटे उत्तम क्षेत्र कोई होय तो ते तीर्थंज छे पुज्यपाद कविराज वीरविजयजी महाराज पुजानी ढाळमा फरमावे छे के, ‘परिग्रही होय अधिकू, तो तीर्थं जइ वावरो रे लोल’, एपी पचम कालमा भव्योने स्व-उद्धार करवानु प्रवल निमित्त कोइपण होय ते तीर्थ छे, अने ए तीर्थमा अनेक शुभ मावनाओनी प्रेरणा सहज सापडे छे,

जगम तीर्थ ए मुनि भगवतो छे, जेओ पद-यात्रा करे छे, विहार करीने ज्या ज्यां जाय त्या तीर्थकर भगवानी वाणी श्रवण करावी हजारो भव्य प्राणियोने भार्गस्थ वनावे छे, तेमज तेबोना सयम, आकरा तप, जप अने ध्यान वदन करवावालाओ पर अद्भुत प्रभाव प्रसारे छे, तेमज अमृत जेवी शमरस वर्षती देशना मभालावी, मिथ्यात्वनु निकदन काढी सम्यक्त्वना सुवीजोनु आरोपण करे छे

तीर्थभक्ति, तीर्थयात्रा, तीर्थध्यान, तीर्थोद्धार आ सचलुय आत्मकल्याण साधवानु श्रेष्ठ साधन छे ‘तारयतीनि तीर्थ’, भवयी तारे ए तीर्थ कहेयाव

दक्षिण पथमा आवेला अनेक पावन तीर्थोमा ‘श्री कुभोजगिरी’ पण एक प्राचिन, पवित्र अने सर्वविश्रुत तीर्थ छे

हु ए तीर्थनी यात्रा करवा भाग्यशाली नथी वन्यो, पण मारा तारक गुरुदेव आचार्य भगवत्

श्रीमद्विजय लविधसूरीश्वरजी महाराजश्री ए तीर्थनी पवित्र यात्राए गयेला छे अने तेबोश्रीनी पवित्र निश्रामा त्या केटलाक प्रशंसनीय, अनुमोदनीय शुभ कार्यो सर्जाया छे, जेनो विशुद्ध परिचय वहीं आपवो ए उचितताथी भरचक गणाशे

महाराष्ट्रनी मगलमय भौम पर जैन धर्मनु एक कालमासाप्राज्य प्रवर्ततु हतु, पुर्वधर भद्रवाहु स्वामी जेवा पुण्याश्लोक महापुरुषो पण आ पुण्य भूमिनाज जन्मेला रत्नो हता ने । तर्क मूर्तिओ अने ज्ञाननिधानो अनेक आचार्य भगवतो आ आ भूमितपर विजय विहारो करीने, जिनवाणीनु भव्योन पान करावी जैन दर्शनना तत्वोना परम श्रद्धेयपत्र बनावता । आ प्रदेशनो श्रावक गण पण श्रद्धालु भक्तिसपन्न, समृद्ध अने उदार प्रकृतिवालो छे ।

आजे जे पवित्र अने तारक श्री कुभोजगिरी तीर्थनी शताव्दि उजवाई रही छे ते तीर्थ प्राचीन छे, पवित्र वातावरणथी सरभर छे, रम्य वन प्रदेश अने पहाडीओनी मनोरजन प्रकृती सौंदर्यंथी प्रेक्षकोने भव्य भावनाओयी ओतप्रोत वनावे छे अनेक स्थलोना यात्रालुओ भावोमिथी प्रेराईने आ तीर्थपर स्वराजित तारक तीर्थकर देवोनी यात्रा करवा आवे छे, अने स्वप्रयास, धनव्यय, पर्वतारोहणने ते सफल माने छे

वि स २००५ नी सलुणी सालमा प प्र आचार्य भगवत् श्रीमद्विजय लविधसूरीश्वरजी महाराजा स्व-विगाल परिवार साथे कुभोजगिरी उपर आरोहण करीने, जापे शुभ भव परिणतीनी उच्च श्रेणीपर न चढया होय एम आत्ममा भानीने भव्य अने आदर्श गगनचुबी जिनालयमा विराजमान श्री जगवलभ पाणवेनाथ भगवाननी पुण्य प्रतिमाना दर्जन-चैत्यवदन करीने कृत-


करी, स १९९५ मा कराडमा विराजमान पूज्य-पादनी पुनीत निश्रामा हु तथा पू प श्री सुवुद्ध वि म आदि आव्या त्यानो उपधान तप मालारोपण महोत्सव पूर्ण थ्या पछी, स १९९४ मा पू परमगुरुदेव नी निश्रामा बडुयवाला हिराचद मनोहरदासना सुमुच्च अने पुनावाला मोहनलाल दीलतराम पेथापूरवाला तरफथी कराडधी कुमोजिगिरीनो अभूतपूर्व छर्री पाल्हतो जे सध निकल्यो हतो, तेनी गुश्देवता वरदहस्ते वे सध-पतिभो तथा देवदृव्यनी बुद्धि खातर उच्चामणि वोलीने कोल्हापूरवाला हिन्दुमल जितराजजी राठोडे तीर्थमाल पहरी हती, एवं कुमोजिगिरी तीर्थनी यात्रा निमित्ते अमोओ कराडधी प्रयाण कर्यु कुमोजिगिरी तीर्थना दर्शन अथाज अमो खूबज आत्मिक आनदमय वन्या

चतुर्विध श्री सधने तीर्थयात्रा ए परम आल-वन छे तीर्थयात्राना लाभो अपार छे

आरभाणा निवृत्ति द्रविण सफलता, सधवात्तल्य मुच्चैन्मत्य दर्थनस्य, प्रणविजनहित जीर्ण-चैत्यादि कृत्यम् । तीर्थोन्नत्यच सम्यग् जिनवच्चन्कृनिम्नीर्थसत्कर्मकल्प सिद्धेरासन्नमाव सुरत्तर-पदवी तीर्थयात्रा फलानि ॥

यात्रा करनार भाविको नीर्थयात्रामा पोतानो समय जे रीते व्यतीत करे छे ते दरम्यान ससार्ना समय पापारभोधी तेबो निवृत्त बने छे तेमनी पुण्यानुवधी पुण्याइनी भयतिनो ते यात्रा द्वारा भटुयोग थाय छे तीर्थयात्राबे नीकल्नारने यात्रा दरम्यान तेमज यात्राना स्थलोमा श्री चतुर्विध सधनी भवितनो सुदर लाभ मले छे तीर्थयात्रामा श्री जिनेच्वर भगवतना दर्शनथी ने उत्तम प्रकारनी भावनाथी तेमना सम्यग्दर्शननी निर्मलना प्रगटे छे पोताना परिवारना

साथे यात्रा करवा निकलेला ते भाग्यचाली जीवोने स्व-जन स्नेहीजनोने आबो महान् लाभ प्राप्त कराववा द्वारा तेमनो उत्साह ने साचु हित करवानो अवसर मले छे यात्रा स्थलोमा श्री जिनमदिरादि जीर्ण होय तो तेना जीर्णोद्धारादि कराववानी भावना थाता जीर्णोद्धारनो पण महान लाभ मले छे जैन शासननी प्रभावना तीर्थ-यात्रा द्वारा विस्तरे छे ने शावक सधना वार्षिक ११ कर्तव्योमा यात्राविक नामना कर्तव्यमा तीर्थयात्रारूप जिनेच्वर देवोओ फरमावेल सत्कृत्यनी आराधना थाय छे आ रीते तीर्थयात्रा करवा कराववाद्वारा देव-देवेद्र, चक्रवर्तीपणानी कृद्विप्राप्त करवानु महान पुण्यानुवधी पुण्य ते भाविको उपार्जन करे छे, यात्र तीर्थकर नाम कर्मने पण चढता परिणामे बाधे छे तेथेज वर्तमान अवसर्पिणी कालमा आदतीर्थप्रवतकं



ले पू पन्यासप्रवर श्री कनकविजयजी गणीवर
(सवत २०२५)

ऋग्वेद भगवत् नवाणु पूर्वं वार मिद्गिरी
उपर पधारी तीर्थनो महिमा वर्णव्यो छे तेवीज
रीते बीजा व्रेवीस तीर्थकरो पण आ तीर्थपर
पधारी तीर्थयात्रानु कळ वर्णवी गया छे

अद्वार देगना महाराजा कुमारपाल के जेओ
गुजरातना पाटनगर पाटण घेठमा चोपन वर्पनी
वये राजगदीपर आवे छे, पूर्व कलिकालमर्वंज
आचार्य भगवत् श्री हेमचन्द्रमुरीभवरजी महा-
राज पामे सित्तेरमे वर्षे वार ब्रत स्वीकारी
श्रावक धर्मनी आराधना करवा भाग्यगाली
वन्धा छे, पूज्य गुश्वेवना श्रीमुखेशी तीर्थयात्रानो
अने तेमाय श्री सिद्धगिरीजी तीर्थनो महिमा
माभाली, पूज्यश्रीनी छवद्यायामा छड्नी पाळना
मध्य माये जवानो निभवय करी तेओ अुम प्रयाण
करं छे सित्तेर वर्पनी उपरनी बृद्ध वये उघाडा
पगे चालता यात्रा करवा सज्ज थयेला परमार्हत
कुमारपाल राजाने आचार्य भगवत् कहे छे के,
“राजन्! आठली बृद्ध वये पगे चालवु, ते पण
उघाडा पगे चालीने यात्रा करवी तमारा माटे
मुळेल छे, माटे आवश्यकता लागे तो पगे उपा-
नह तेमज वाहनादिनो उपयोग करी शकाय छे”

तीर्थ अने तीर्थयात्रा प्रत्ये रगे-रगामा अपार
प्रेम अने अनुपम भक्ति जेना आत्मामा भरेली
छे ते परमाहंत कुमारपाल राजा जवाव आपे छे
के, “भगवन्! आज मुरीमा मे वहु ध्रमण
कर्यु छे अनन्त काळमुधीना भव ध्रमणे वाजुए
रागु तोओ आज भवमा, केवळ राज्य मेळववानो
तृणामा ने जीववानी मथामणा धणुज रखडयो
छु न खावानु ठेकाणु न पीवानु ठेकाणु-उघाडा
पगे ने उघाडा माये खूबज रखडपट्टी करी छे
पण भगवत्! मारु ए सवल्लये परिध्रमण निर-
थंक गयु, हवे तो भगवाननी आजानुसार चालीने
हु श्री सिद्धगिरीजी महातीर्थनी यात्रा करीग,

कारण के, मारु आ शीतन् तीर्थयात्रानु गमन
मारा अनत भमार ध्रमणे टाळनास् छे”

तीर्थयात्रा प्रन्येनो आ प्रेम, आ अनुराग
आत्मामा प्रगटे तोज आत्मान् कर्त्याण थाय
ममारनी यात्राओ तो अनती थई, पण उल्हास
अने विधिपूर्वक तीर्थयात्रा थई जाय तो आन्मानो
निम्नार जस्त थई जाय

तीर्थयात्रा प्रन्येनो तथा यात्रा करनार
भाविको प्रत्येना वहुमान नया भवित जे भव्या-
न्याओना हैयामा जारी छे तेवा आत्मानी मनो-
वृत्ति केवी अलीकिक ने अद्भूत होय छे ते माटे
वस्तुपाल महामत्रीभवना जीवननो आ एकज
प्रमग आपणेन प्रेण्णादायी छे

नागपूर्णना पुनड नामना मुश्वावकनो दिन्हिना
वादवाह मोजहीन साये धणो गाढ मवध छे
वादवाहनी पत्ती प्रेमकलाए पुनडने पांताना
भाई तरीके मानेल छे पुनड आवाकथेठिए तीर्थ
भक्तिथी प्रेगडिने श्री मध्य माये वे वस्तत तीर्थ-
यात्राओ करी छे तेमा प्रथम यात्रा वि म
१२७३ मा करी ने बीजी वधारे आडवग्पूर्वक
मवत १२८६ मा छडी पाळना श्री मध्य साथे
करी पुनडना मध्यमा वादवाहे दरेक प्रकार्नी
सहाय ने सामग्री आपेली छे ते मध्य पाठो वलना
महामत्रीभवर वस्तुपालनी विनतीशी धवलकपूर-
धोलका पधारे छे त्तारे मत्रीभवर सधनी सामे
जड्हने यात्रिकोना चरणनी धूल माये चाहो छे

श्री तीर्थपाथरजसा विरजीभवनि
तीर्थेपूर ध्रमण तो न भवे गतिश्च
द्रव्यव्ययादिह नरा स्थिरसपद स्यु
पूज्या भवन्ति जगदीगमथार्चयन्त ॥

तीर्थयात्रा करीने आवेला यात्रिकोना चरणनी
न-जयी भव्य जीवो कर्म-रजयी मुक्त थाय छे, ने

तीर्थयात्रामा भ्रमण करवायी जीवो भव भ्रमणने
टाळे छे तीर्थक्षेत्रमा पोतानी सपत्तिनो शुभ व्यय
करवायी ते पुण्यवानो स्थिर सपत्तिवाला बने
छे, ने श्री तीर्थिकर देवोनी पूजा करनारा भास्य-
शाली आत्माओ धूज्यता प्राप्त करे छे

आ भावनापूर्वक मत्रीश्वर वस्तुपाले सधवी
श्री पुनडना समस्त सधने पोताना घर आगणे
भोजन माटे आमत्रण आपीने, बधाये यात्रिकोना
पग दूधथी धोई, तेमने तिलक करी भोजन
कराव्यु आम करता तेमने वे प्रहर व्यतीत
थाय छे, खूबज परिश्रम थाय छे, सवारनु
भोजन करेलु नथी ते खत्ते सेवको मत्रीश्वरने
भोजन करवा, माटे अने परिश्रम न लेवा माटे
विसंवे छे त्यारे मत्रीश्वर खूबज आनदमा एट-
लुज जणावे छे के, 'अत्यारनो आ अवसर आत्मा
माटे अमूल्य छे

सधभक्ति कर्या पछी मत्रीश्वरे अत्यत
आभानद द्वन्द्वव्यो के,

अद्य मे फलवती पितुराशा,
मातुराशिषि शिखाइकुरा
यघुगादि जिनयात्रिकलोक,
पूजयाम्यहम् शेषमस्ति।


'खरेखर मारा पूज्य पिताशीनी आशा आजे
फली, ने माताजीनी आशिषपर मुकुट चढयो छे

श्री सिद्धगिरीजी तीर्थनी यात्रा करी, श्री आदी-
श्वर भगवत्तना चरणोनी स्पर्शना करनार यात्रा-
लूबोनी आविश्यपणे, आनदपूर्वक जे रीते आजे
मने पूजा भक्ति करवानो सुअवसर मळचो तेथी
हु धन्य वन्यो छु'

महापुण्योदयशी प्राप्त थयेल मानवैभव अने
श्रावककुलनो विचार करी, तीर्थयात्रानो महिमा
जाणी लईने लोकोत्तर तीर्थोनी 'यात्रा, भक्ति
आदिमा उद्युक्त वनवु ए विवेकी आत्माओनु
करत्व्य छे

कुभोजगिरी तीर्थ जेवु सुदर भक्तिनु आलबन
पामी, श्री सधे आ तीर्थोनो महिमा जेम विशेष
विस्तरे तेमज तेनी भक्ति वधुने वधु व्यापक वने
ते माटे जागृतपूर्वक तत्पर रहेवु जोइए आजे
आ तीर्थनो शतान्विदि महोत्सव उजवाई रह्यो छे,
ते अवसरे श्री सधनु-मारतवर्षना चतुर्विध
सधनु-तेमाये महाराष्ट्रना जैन सधोनु विशेष
रीते करत्व्य छे के, महापवित्र ने महा महिमा-
शाली श्री कुभोजगिरी तीर्थनी भक्तिमां वधु ने
वधु सविशेषणे जोडाई, पूर्वना महान पुण्योदये
प्राप्त थयेल सुदर सामग्रीनो सुधुपयोग करी,
आत्मिक उत्तरति साधवा तेओ उजमाळ बने, एज
एक शुभ कामना !

••



* नवकारमा सम्यक् ज्ञान, सम्यग् दर्शन अने सम्यक् चारित्र्य ए त्रणे गुणोनी
आराधना रहेली होवायी दुष्कृत गहीत, सुकृतानुमोदना अने प्रभुआज्ञानु
पालन प्रतिदिन वधतु जाय अने भुक्ति सुखना अधिकारी थवाय छे

तीर्थनी महता

ले प. पू पंचासप्रवर रंजनविजयजी गणिवर

अनत उपकारी ज्ञानी पुरुषोंबे शास्त्रोमा
तीर्थनी महिमा अपरपार गायो छे कारणके
अनत दुखीभी भरपूर, भवकर, ससारसमुद्रापा, तीर्थ
विना तारणहार एकपण साधन तयी ससारही
समुद्रीयी जे पार उतारे तेज वास्तविक तीर्थ
गणाय छे तीर्थनी प्रकार वे (१)जगम तीर्थ
(२) स्थावर तीर्थ

साधु, साध्वी, श्रावक अने श्राविका रूप
चतुर्विध सघ जगम-तरीके गणाय छे, के जेनी
स्थापना अनत ज्ञानी वीतराग भगवत् श्री तीर्थ-
कर परमात्माओं पोताना केवलज्ञाननी प्राप्ति
वाद तरतज अवश्य करे छे तेज तीर्थनी साची
महतानु प्रभाणपत्र छे तीर्थनी विद्यमान दशामाज
मोक्ष मार्गनी आराधना थाय छे तीर्थना विच्छेद
वाद मोक्ष मार्गनी आराधना लगभग बधज थई
जाय छे जगम तीर्थनी जेम स्थावर तीर्थ पण
मोक्ष साधनामा उपयोगी बने छे

स्थावर तीर्थोना पण वे प्रकार—एक शाश्वत
तीर्थ, दीनु अशाश्वत तीर्थ

एक जदू-द्वीप, एक धातकी खड अने अर्ध
पुष्करावर्त-द्वीप मल्ली अडी द्वीपमा पाच भरत
क्षेत्र, पाच महाविदेह क्षेत्र अने पाच ऐरावत-
क्षेत्र ए पदर कर्मभूमि तरीके गणाय छे अर्थात्
धर्म पण ए पंदर क्षेत्रमाज होय छे ए पदर
क्षेत्रमाथी कक्त जवूद्वीपना भरत क्षेत्रमाज अनत

सिद्धोना धाम रूप १०८ नामधी अलकृत श्री
शत्रुघ्न्य महातीर्थ सीराङ्कनी पुनीत भूमिमा
आवेल छे ए शाश्वत गिरीना एकविश नामो
पण गणाय छे जेनी शीतल छायामा अनेक
मुमुक्षुओं स्वकल्प्याण माध्य करे छे

तेम आवजी, अट्टापदजी, समेतशिवरजी,
अजारा पाश्वनाथ, तालध्वज (तलाजा), नव-
खडा—पाश्वनाथजी, केसरियाजी ताराजी, श्री
शशेश्वर पाश्वनाथजी, आदि अगाश्वत तीर्थों
पण आजे भारतभूमिना भव्य जनोने मोक्षनी
परम प्रेरणा अर्पी रहा छे

एटलेज भावक आत्माओंबे आत्मशान्ति-अर्थे
अवश्य तीर्थयात्रा करवी जोइए जे माटे पर्युषणा-
प्तान्हिका व्याख्यानमा व्याख्यानकार सूर्यपुणव
आचार्य भगवत् श्रीमद्विजय लक्ष्मी सूर्यो महा-
राजे वर्षमा अवश्य करवा योग्य अस्यार कर्तव्य-
पैकी तीर्थयात्रा कर्तव्यनी खास गणना वतावी
छे एटले वर्षमा एकवार तो अवश्य तीर्थयात्रा
करवी जोइये तीर्थयात्रामा अर्हद्भगवतोनी
भक्ति, गुरुदेवोनु वैयावच्च, सुपात्रे-दान, व्रह्म-
चर्यनु सेवन, तप, साधर्मिक-भक्ति, मसार
प्रवृत्तिनो-त्याग, सम्यग्दर्थनी प्राप्ति निर्मलता,
स्थिरता आदि अमूल्य लाभोनी प्राप्ति थाय छे.
शुक राजाए तीर्थ भक्ति द्वारा राज्यप्राप्ति अने
अते कर्मथी मुक्ति मेलवी लीझी अने महान्

अग्रासिद्ध

श्री विमल पार्वत ग्रन्थ

लेखक- पू. प. श्री भद्रकरवि गणिवरतन मुनिश्री पुण्यविजयजी महाराज (आदोनी स २०२५)

पुस्तकादानीय नाम करमसे, नाम अनेक तुम्हारो ।
 जपनसे होय सुधारो,
 जापक शुभ गति अनुसरीया
 श्री पार्वतजिन गुण दर्शया ॥

पू पा कविकूल किरीट आचार्य भगवत
 लविंसूरीज्ञवरजी महाराजाए परमपावन श्री
 पार्वतप्रभुती मावभर्या उल्लासित वचने न्तुति
 ललकारता स्पष्ट फरमाव्यु के, 'हे कर्णासागर
 श्री पार्वतजिन । आपे एवु कयु पुण्य सपादन कर्यु
 के, आप अनेक नामथी विश्रुतं पाप्या, अने
 जेओ आपना एक पण शुभाभिधाननो जाप
 करीने इच्छत स्यानने पाप्या छे, पापी रह्या
 छे अने पापां ।'

अतीत कालना ऐतिहासिक रासमालाओना
 पृष्ठो पर दृष्टिपात करता, पार्वतप्रभुना अनेक
 नामो मळी जावे छे पण हजु सुधी 'श्री विमल
 पार्वत' एवु शुभं नाम प्राप्त थयु नयी, एज
 अमारे नन धणा आचर्यनी बात छे

गुणवती गुजरातनु पाटनगर वडोदरा
 जिल्हामा छाणी गाम आवेलु छे, ज्या करीवन
 दोहसो वर्ष पहेला वि स. १८९३ ना वर्षमा
 श्री विमल पार्वत जिननी प्रतिष्ठा धणा धाम-
 धुमथी थड हती आ छाणी गाममा वि स १८२१
 सालनी एक हस्तलिखित प्रतना रास उपरथी
 जाणवा मळयु छे के, अहि पहेला पाच जिन
 चैत्यो, पाचमी गतिने प्राप्त कराववा जाणे न
 बोलावी रह्या होय, एवा उत्तुग जोभी रह्या
 हता

कालना प्रभावे कहो के दैवीय उपद्रवना
 कारणे कहो, या कोई राजाना कोपना निमित्ते
 अहि जैनोनी सख्या घटती गई अने पाच जिन-
 मदिरो एक मदिरमा फेरवाई गया

श्री महावीर भगवते सत्यज दशाव्यु छे के
 दरेक पदार्थो, पुद्गलो समये समये परावर्तित
 थयाज करे छे नगरतु गामहु बने छे गामनु
 स्मशान बनी जाय छे स्थळ होय त्या घुघवाट

करतो पाणीनो प्रवाह वनी मोटो सागर थई
जाय छे, अने ज्या पाणीनो पारावार छे त्या
भव्य धालीशान महेलोयी मिडित मोटी नगरीओ
वसी जाय छे कालपखी रातदिन पाखोयी प्रकृ-
तीना गगनमा अविरत गमन करीज रहचुहोय छे

आ दरमियान छाणीमा जैनोनी सत्यानो
वधारो थानो गयो गामनी उन्नति थवा माडी
अने वि स १९४४ मा कोठारी तलामा श्री
कुथुनाथ भगवाननी प्रतिष्ठा, वि स १९५१
शुभ सवते श्री जान्तिनाथ भगवाननी प्रतिष्ठा
अने वि स २०२० नी मगल सालमा वर्तमान
शासनपति श्री महावीर प्रभूनी प्रतिष्ठा सगम-
रमरनी भव्य देवकुलिकामा, मधना अनेरा
उल्हास अने उत्साह-माये, शामनी अपूर्व
प्रभावना साथे त्रयेय मदिरोनी प्रतिष्ठा थएल
आजे पण अहिना भावुक सधनी स्व-धरनी
अष्ट प्रकारी पूजानी सामग्री सहित जिनेन्द्र-
पूजानी भक्ति जोनारने जाणे साक्षात् आपणे
तीर्थदामाज न आव्या होय एवो भास थई
जाय छे

बाचक, कोई बखत आ गामनी यात्रानो लाभ
मेलवशे त्यारे सहज अनुभव प्राप्त करसे लेखक
वधु शुभालेखी शके ?

जिन मदिरोनी जेम अहि सम्यक-ज्ञान-भागी-
र्थ्यीने वहावती हजारो हस्तलिखित तेमज
मुद्रित, प्राचीन अने अवाचीन प्रतो, पुस्तकोयी
अत्यत शोभनिक श्री सधनु ज्ञानमदिर छे अने
वीजु पूर्ण शासन प्रभावक आचार्यदेव विजय
भुवनतिलकसूरी महाराज सग्रहित 'श्री लघ्वि
भुवन जैन साहित्य सदन' पण अजान तिमिरधी

अथडाता भव-मुसाफरने दिवादाढी समान दिपी
रहचु छे

दर्शन-ज्ञानयी समलक्ष्मत गामनी एक विशि-
ष्टता एत्री छे के, प्राये करीबे अहि जैनोना
साठ घरो छे, तेमाथी एक पण घर एवु नहि
मङ्गे के, जे घरमाथी कोइ पुण्यवत भाई या व्हेने
सयम न स्वीकार्यु होये । जाणे अहि घर-घर
सयमनी मधुर झालरीज वागी रही छे, जेना
कारणे बडोदरा नरेश श्रीमत सरकार सयाजी-
राव गायकवाडे आ गामने Mine of Diksha
'सयमनी खाण' एवा सुदर नामयी विरदाव्यु
छे

अने पूर्ण आ सिद्धिसूरीज्वरजी म, पूर्ण आ
कमलसूरीज्वरजी म, पूर्ण आ सामरानदसूरी-
ज्वरजी म, पूर्ण आ विजयमोहनसूरीज्वरजी म,
पूर्ण आ दानसूरीज्वरजी म, पूर्ण आ लघ्विसूरी-
ज्वरजी म, पूर्ण आ प्रेमसूरीज्वरजी म, पूर्ण आ
वल्लभसूरीज्वरजी म आदि पुण्यश्लोक महात्मा-
ओंसे पुनीत पादार्पण करीने, चारुमर्सोनो अनु-
पम लाभ आपीने, अनेक भाविकोना अतरमा
श्री वीर-बाणी-सुधानु पान करावीने, अजन
गलाका, प्रतिष्ठा, उपधान, उद्यापन, प्रभु वचन
प्रत्ये चोलमजिठ अनुपम श्रद्धा, अनेकोने सयम
प्रति वहुमान, गृहसेवानी सतत लगान आदि
अनेक शासन उद्योतना कार्ये करवा, करावाना
'सो' 'सो' दीपकोनी ज्योत प्रगटावी हती
जेना सुमधुर फलो जेवा के, छाणी सधना विद्य-
मान लगभग एक सो साधु साध्वी संयम-भार्गनी
अनुपम आराधना करवा साथे अनेकोने धर्म
भार्गना भोमिया वनी शासन समर्पित वनी
पृथ्वीतल उपर विचरी रह्या छे

नेमाय पू आ विजय लघ्विन्द्रीच्चरजी
महाराजनी अने पू आ विजय सिद्धिन्द्रीच्चरजी
महाराजनी उपकारनी अमी छाट विशेष प्रकारे
मध उपर सतन थड़ रही छे

जेमायी पू आ श्रीमद् विजयलघ्विन्द्री-
च्चर म. ना. नमुदायर्मा पू आ विजयभूवन-
निलकन्तमूरीच्चर म श्री ए प्रयम संयम ग्रही,
एक ज्योतिसायी अनेक सयम वीरो प्रगटाव्या.
जेमा बाल, युवज आदि भाईओ सद्यमी बनी
रलवद्यीनी नाघना करी रह्या छे अने पू आ
श्रीमद् विजयनिद्धिन्द्रीच्चरजी महाराजना
आज्ञावर्ती, प्रवर्तीनी, विदुपी साध्वी हीरश्रीए
सयम स्वीकारी स्वनिष्कलंक चारित्र्यना पुण्य-
बने अनेक वालद्वृत्त्याचारिणी कुमारिका आदि

भगिनीओने सयम दान करी, मुक्ति पथनी
विहारी बनावी छे तेजो अनेक प्रांतोमा विच-
रीने ज्ञासननी सुदर प्रभावना प्रसारी रहा छे

आ सयमधाम गाममा अजनशलाका प्रतिष्ठा
आदि धार्मिक अनुष्ठान करावनारी धर्मप्रेमी
भाईओनी पण चण-चार मठली छे. जेबो
नि.स्वार्थ भावे पोताना समय अने शरीरने गण-
कार्या जिवाय, सर्व स्थले जईने पण प्रभु भक्तिनो
लाभ सधोने आपी रहा छे

आ सर्व यष, प्रताप के प्रभाव जो कोई होय
तो प्रगट प्रभावी छाणी नगर भुषण श्री विमल
पार्श्वजिननो छे

ते परमपावन अशरण श्री विमल पार्श्व
जिनने अनत वदनावली हो

६८६

* नमस्कार मन्त्रनो जाप एक बाजु इष्टनु स्मरण चित्तन अने भावन करावे छे अने
बीजी बाजु नित्यनूनन वर्यनी भावना जगाडे छे. तेथी ते मन्त्रने मात्र अन्न, जल अने
पवन तुन्य ज नहि किन्तु पारसमणि अने चितामणि कल्पवृक्ष अने कामकुम करता
पा वधारे मूल्यवान मास्यो छे

* दिनय, भक्ति, श्रद्धा, रुचि, लार्द्वता, निरभिमानता विगेरे नमस्कार भाव ना ज
प्रवायिवाचक विभिन्न शद्गो छे तेथी नमस्कार-भव एज धर्मनु मूल द्वार. पीठ,
निधान लाघार अने भाजन छे अमूर्त अने भूर्त वच्चे एक मात्र सेतु के मधि
होय तो नमस्कार दे



अनुवादक — दिलीपकुमार शान्तिलाल शाह,
रेठेकर



पाश्वनाथ असे नांव कां ?

सामान्य अर्थ पाश्वनाथ प्रभूचा जीव गर्भात आल्यानंतर त्याच्या प्रभावानाने वामा मातेने आपल्या जवळून (पासेथी-पडवेथी) जाणारा काळा सर्प अवारात पाहिला त्याच्या अनुरोधाने अश्वसेन महाराजानी आपल्या पुत्राचे नाव पास पाऊं ठेवावे असे सुचिविले

विशेष अर्ध हे प्रभो आत्म्याच्या जवळ (आत्मानी पासे) असलेले ज्ञानादि मूलभूत गुण माझ्याजवळ असूनहि सासारिक जड लक्ष्मीच्या मोहात सापडून, भौतिक सुखातच खरे सुख मानून, कमचि बध जोडून मी ससारचक्रात भ्रमण करीत आले आहे आपल्या प्रभावाने वामा माताजीनी ज्याप्रमाणे जवळून जाणारा सर्प अद्यारातहि पाहिला त्याचप्रमाणे माझे अज्ञान-तिमिर नष्ट होऊन आत्म्याचे अनत गुण जाणून घेऊन ते प्राप्त करण्याची प्रेरणा मिळावी



* निष्क्रेप : अनिर्णीत वस्तुनो नामादिहारा निर्णय करावे, शद्वद्वारा अर्थनो अने अर्थद्वारा शद्वनो निश्चित बोध करावे, तथा अनभिमत अर्थनो त्याग अने अभिमत अर्थनो स्वीकार करावामा उपयोगी थाय ते निष्क्रेप कहवाय छे

४

थो लुभोजगिरी मठन जगवल्लभ
पादवंनाय भगवान तीर्थनी
थ्री शताव्दी मोहोत्सवने अमारी
शुभ अमोदना


है, श्रद्धांजलि गात्रीलालनी कं.

मिनामा भगव तत्त्व आईलक्षा देगारी

सदा लि. गात्रा.

नम

श्री शतरुद्ध महातीर्थ



With
best compliments
from

With
best compliments
from

**M/s. Sha.
Chunilal Mulchand**

Wholesale Cloth Merchant

Dealers in PROCESSED DHOTEES & MULS

411, Chati Galli, Sholapur 2.

Phone 4293

*

**M/s. Sha.
Prakashchand
Lunkad**

CLOTH MERCHANT

Bihani Market, Phaltan Galli,
SHOLAPUR 2.

Phone 3543 • Resi 3973

**M/s. Sha.
Sakalchand Ratanchand**

Yarn Merchant

**411 Chati Galli,
Sholapur 2.**

Sanghavi Trading Co.

Dealing in
Motor Pump Sets and Accessories
Chati Galli, Sholapur.

With best compliments from

Sanghavi Mulchand Velaji

Wholesale Cloth Merchants
186 Mangalwar Peth, Sholapur
Phone 3557

Kantilal AND COMPANY

Authorised Distributors

The Lakshmi-Vishnu Cotton Mills Ltd.,

922. CHATI GALLI, SHOLAPUR - 2.

PHONE : 3911

सर्वज्ञ अन्ने सर्वदर्शी खेत्रा पुरपादानीय
श्री पार्वतप्रभूना चरणारविदे

मे. अशोक आर्यन वकर्स

शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर.

(म हा रा छट)

फोन १४०४



श्री कुमोजगिरीतीर्थ शताव्दी प्रसर्गी
श्री जगबललभ पार्वतानाथ प्रभूना कोटिंग वदना



मे. चेनमल लुबाजी ओसवाल

बुलियन मर्चन्ट बैंड कमिशन एजन्ट
सोने व चादीची योग्य मावाने खरेदी विक्री करणार
२०६, मेडे बाजार, कोल्हापूर + फोन : ११७१

शब्दवृत्तमहारा परक्रम्हनी उपासना :

नमस्कार मत्र ज्ञायक भावने नमवानु शीखवे छे ज्ञायकभाव ए आत्मानो स्वभाव छे रागद्वेषादि भावो विभाव छे विभाव तरफ ढळी रहेला आत्माने स्वभाव तरफ बाल्वो ए नमस्कार मत्रनु कार्य छे 'अरिह' ए वर्णमाला शब्दवृत्तमहनु सक्षिप्त स्वरूप छे शब्दवृत्तमह ए परक्रम्हनु वाचक छे अने परक्रम्ह शुद्ध ज्ञानस्वरूप छे जेमा केवलज्ञान रहेलु छे, अने ज्ञान गिवाय बीजा कोई रागादि भावो रहेला नथी, ते शुद्ध परक्रम्ह स्वरूप उपास्य छे, पूज्य छे, आराध्य छे ते गिवायनु बीजु स्वरूप अनुपास्य छे, अपूज्य छे, असेव्य छे, ए जैन सिद्धान्त छे सेव्यतानु अवच्छेदक वीतरागात्म गुणनु होवापणु छे वीतरागात्म सर्वज्ञत्वनी साथे व्याप्त छे, तेथी वीतराग अने सर्वज्ञ एवु केवलज्ञान स्वरूप अने तेनी उपासनाज परम पदनी प्राप्तिनु बीजे छे

कृतज्ञता अने स्वतंत्रता :

'नमो' ए कृतज्ञतानो मत्र छे, अने स्वतंत्रतानो पण मत्र छे कृतज्ञता गुण ए व्यवहार धर्मनो पायो छे, अने स्वतंत्रता गुण ए निष्ठय धर्मनु मूळ छे, आत्मद्रव्य सूर्यो स्वतंत्र छे अनादि कर्मसंवर्ध होवा छना कर्मद्रव्य अने आत्मद्रव्य सर्वथा पृथक् छे, मात्र सयोग मवध छे, अने ते वियोगना अतवाढो छे कर्मना मवधने आदि अने अन छे आत्मद्रव्य अनादि अनत छे आत्मद्रव्यनी स्वतंत्रना अनुभवीने, जगत् समष्ट तेने बनावनार एज पुरुषो खरेखर उपकारी छे ते उपकारने हृदयमा धारण करीने, तेमना प्रन्ये निन्य आभारनी लागणीवाला रेह्वु अने ए उपवासनो वदलो बाल्वानी पोनानी अजकिन्ते

निरतर कवूल राखवी ते व्यवहार धर्मनु मूळ छे अने तेज निष्ठय धर्म पामवानी साची योग्यता छे 'नमो' मत्रनी उपसना ए कृतज्ञता गुणना पालन द्वारा स्वतंत्रता तरफ लडी जनारी सिद्ध प्रक्रिया छे, तेथी 'नमो' मत्रने सेतुनी उपमा घटे छे भवसागरने तरवा माटे अने मोक्ष नगरमा पहोचना माटे ते सेतुनी गरज सारे छे व्यवत्तमाथी अव्यवत्तमा ते लड जाय छे प्रकृतिशी पराइमुख बनावी पुरुषनी सन्मुख दोरी जाय छे तेथी द्वीप छे, दीप छे, त्राण छे, गरण छे, गति छे अने आधार छे 'नमो' मत्र ते दुष्कृत गहरी करावनार होवाथी द्वीप, दीप अने त्राण छे सुकृतानुमोदना करावनार होवाथी गति अने प्रतिष्ठा रूप छे तथा दुष्कृत अने सुकृतथी पर बेवा आत्मतत्वनी अभिभुख लड जनार होवाथी परम शरण गमन रूप पण छे ए रीते एक नमो मत्र ज भव्य जीवोने परम आल्वन अने परम आधार रूप वनीने भवदु खनो विच्छेद करावनार तथा गिवसुखनी प्राप्ति करावनार याय छे 'नमो' मत्र स्थूलमाथी सूक्ष्ममा जवानो मत्र छे सूक्ष्ममाथी सूक्ष्मतरमा अने सूक्ष्मतरमाथी सूक्ष्मतममा जवा माटेनी प्रेरणा पण 'नमो' मत्रमांथी ज मळे छे अणुथी पण अणु वन्या विना महानथी पण महान एवा तत्वनी प्राप्ति शक्य नथी 'नमो' मत्रवडे 'अणोरपि' अणीयान् अने 'महतोरपि च महीयान्' वन्ने विशेषणो-युक्त एवा परमपदनी सिद्धि शाय छे

शांत रसनो उत्पादक :

'नमो अरिहताण' ए महामत्र छे, शाव्यत छे, जात रसनु पान करावनार छे जात रस एटले राग द्वेष विनिर्युक्त केवल 'जान' व्यापार तेने नमस्कार, 'अरिह' एले मोहादि शब्द-ओनो नाजक, ते त्राणस्वरूप छे 'अरिह' शब्द

शत्रुनाशक, पूज्यतानो वाचक तथा गब्द ब्रह्मनो सूचक होवाथी जात रसोत्पादक छे शात रस, समता रस, उपशम रस ए बद्धा शब्दो एकार्यक छे रागद्वेष अने सुखदुखना सबेदनथी पर एवो ज्ञानरस एज अही समरस छे, एज समता रस छे अने एज जातरस छे 'नमो अरिहताण' ए मत्र ज्ञान चेतना प्रत्ये भक्ति उत्पन्न करी तेमाज जीवने तल्लीन बनावे छे

'नमो' मंत्र अनाहत स्वरूप छे :

'नमो' मंत्र उच्चारणमा सरल अर्थ रक्षण-हार, अने फळथी ऊर्ध्वतिकृष्ट गतिमा लई जनार छे, तेथी महामत्र छे उच्चारण करती बखतेज सर्व प्राणोने उचे लई जाय छे, सर्व प्राणोने परमात्मामा विलीन करी आपे छे शब्दथी सरल, अर्थथी मगळ, अने गुणथी सर्वोच्च छे नम्रता ए सर्व गुणोनी टोच छे पोतानी जातने अण्यथी पण अणु जेटली मान-नारज महानथी महान तत्त्वनी साथे सदधमा आवी शके छे पूर्णता ए शून्यतानुज सर्जन छे 'नमो' मत्रमा शून्यता छुपाएली छे तेथीज ए पूर्णतानुकारण वने छे 'नमो' ए अनाहत स्वरूप छे केम के ते भाव प्रधान छे. ज्ञान अक्षरात्मक छे, अने माव अनक्षरस्वरूप छे तेथी तेनु आलेखन अनाहत द्वाराज थई शके छे वली जानोपयोगानी स्थिति अत्मदुर्तंथी वद्य नथी, ज्यारे भावनी स्थिति अव्याहत छे कायमी छे, तेथी तेनु आलेखन के आकलन शब्दद्वारा थई शक्तु नथी परमात्मा ज्ञानग्राही नथी, पण भाव-ग्राही छे 'नमो' पद ए भाव अने भक्तिस्वरूप होवाथी ने द्वाराज परम तत्त्वनी अनुभूति थई शके छे छद्मस्थो माटे ज्ञानो ज्या अत छे, त्या भावनो प्रारभ छे ज्ञान द्वैत स्वरूप छे,

ज्यारे भाव अद्वैत स्वरूप छे, तेथी परमात्मा साथे अद्वैत नमस्कार भाव द्वाराज साधी शकाय छे

रुची अनुयायी वीर्य :

नमस्कार भाव प्रशशात्मक छे, आदर प्रीति अने बहुमान वाचक छे नमस्कार भावबडे पर-तत्त्व प्रत्येनी अभिरुचि प्रगट कराय छे ज्या रुची त्याज वीर्य प्रवृत्त थाय छे तेथी आत्मानु वीर्य अने आत्मानी शक्तिने परमात्मभाव प्रत्ये बाल्वा माटे एक 'नमो' भावद्वारा प्रगटती रुचिमाज सामर्थ्य छे भावनी उत्पत्ती ज्ञानथी छे पण ज्ञान पोते भावस्वरूप नथी भावमा ज्ञान तो छेज परु तेथी काइक अधिक छे माटे भाव अधिक पूज्य छे भावशून्य ज्ञाननी किमत कोडीनी नथी ज्ञानथी युक्त पण शुद्ध भावनी किमत अगणित छे परमात्मा मनोमय-ज्ञानाननद-मय छे तेथी ते भावग्राही छे सर्व भावोमा श्रेष्ठ भाव नमस्कारनो भाव छे नमस्कार भावमा नमस्कार्य प्रत्ये सर्वस्वनु दान अने सर्वस्वनु समर्पण कराय छे, तेथी तेनु फळ अगणित, अचित्य, अप्रमेय छे सर्व पापने भेदभाव माटे ते समर्थ छे सर्व मगळोने आकर्षवा माटे ते अमोघ छे

अनाहत भावनु सामर्थ्य :

अनाहतना आलेखनमा त्रण आटा विगेरे भावना (Spiral) ने जाणवे छे, उत्तरोत्तर भावनी वृद्धिना सूचक छे, आगमनो सार 'नमोभाव' छे मत्र अने यत्रनो सार अनाहत छे 'नमो' भाव समता भावनी वृद्धि करे छे ये समता अनाहत छे तेने सुचववा साडा त्रण 'आटानु आलेखन छे ए रीते अनाहत ध्वनि पण अटक्या विना चाल्या करे छे ते

जणाववा माटे तेन आलेखन वर्तुल (Circle) थी न करता कमान (Spiral) थी करेलु छे व्यक्तिमा (Personal) थी जाति (Imperial) मा व्यष्टि (Individual) माथी समष्टि (Universal) मा जवा माटे मात्र भावज समर्थ छे, ज्ञानके क्रिया तेमा पूरक बने छे भाव ज्या मुधी विश्वव्यापी न बने त्या सुधी आहत छे ते ज्यारे सर्वव्यापी बने त्यारे अनाहत थाय छे ज्ञान अने क्रियाना फळ परिमित छे भाव नु फळ अपरिमित छे ते अनाहतनु आलेखन सूचवे छे भावमा समर्पण छे, त्याग छे तेथी पूज्य छे पुज्यतानु अवच्छेदक दान (Giving)छे परतु ग्रहण (Receiving) नहि स्वोंत्वाटदान समता भाव छे समता भाव सर्व माटे समान इच्छा धरावे छे तेथी ते अनाहत छे

नमस्कार ए प्रथम धर्म शाथी ?

जीनागमनु प्रथम सूत्र पचमगळ याने नमस्कार सूत्र छे, तेनु पहेलु पद 'नमो' छे ते नमस्कार क्रियाना अर्थमा व्याकरण मान्य अव्यय पद छे एटले एनो अर्थ हु नमस्कार करु छु, एवो थाय छे तेथी 'नमो अरिहतान' नो स्पष्ट अर्थ हु अरिहत परमात्माओने नमस्कार करु छु एवो थाय छे

अर्हि नमो पद प्रथम मुकीने ए सूचव्यु छे के 'नमस्कार' ए प्रथम धर्म छे नमस्कार ए धर्म तरफ प्रयाण करवा माटे मूळमूळ-भौलिक वस्तु छे नमस्कारथी शुभभाव जागे छे शुभभावथी कर्मक्षय थाय छे अने कर्मक्षयथी सकल कल्याणनी सिद्धि थाय छे

मिथ्याभिनिवेश नु औषध

जीवनु ससार परिमरण अज्ञानने कारणे छे अने मिथ्यात्व तेनी पुष्टि करे छे अज्ञान होवा

ज्ञान हु समजदार छु हु बद्धीगाली छु, ज्ञानी छु, एवा मिथ्याभिमाननु ज वीजु नाम मिथ्यात्व छे, अज्ञान होवा छ्वा ज्ञानीने घरण न जवु ए मिथ्याभिनिवेश छे, अने एना कारणे अज्ञान दोप ठळतो नयो, उलटो दृढ बने छे नमस्कार मन्त्र ए मिथ्याभिनिवेशनु आपद्ध छे ए रीते नमस्कारमा हु अज्ञान छु एम कवुलात छे, अने ज्ञानीनी स्तुति करावे छे, जीवमा भरल भाव प्रगटावे छे, अने सरलताज मोक्षमार्गानी प्रथम घरत छे वालक अज्ञान छे पण मातापिताने घरणे रहे छे, तो ज्ञानी पण थाय छे अने सुन्नी पण थाय छे परतु अज्ञानीनी साथे हठ होय, पोताथी अधिक ज्ञानीना घरणे रहेवानी तैयारी न होय, तो ते वालक जेम मोटु थतु जाय छे, तेम वघुने वधु आपत्तिमा आवी पडे छे मोक्ष मार्गमा पण अज्ञान अन्तव्य छे परतु तेनो अभिनिवेश अन्तव्य छे 'नमो' मन्त्र ते अभिनिवेशने टाळी आये छे, 'नमो' मन्त्र न ब्रताने विकामाये छे 'नमो' मन्त्र वडे ज्ञानीओनी पराधीनतानो स्वीकार करवामा आवे छे

नम्रता अने आधीनता

ज्ञानथी अज्ञानता टळे छे ए वात साची छे, तो पण अद्य ज्ञान ज्या मुधी छे, त्या मुधी तेनो पण अहकार थवानी शक्यता छे माटे ज्ञान ज्या मुधी पूर्ण न थाय त्या मुधी नम्रता परम वावश्यक छे 'नमो' मन्त्र स्व लघु भावना प्रमावेज जीवपूर्ण दशाने एक वचत पासी शके छे ज्ञान ज्या मुधी अपूर्ण छे, त्या मुधी पूर्ण ज्ञानीनी पराधीनताज जीवने आगळ वधवामा सहायकारी वनी शके छे ज्ञानी प्रत्ये नम्रता अने ज्ञानीनी आज्ञा प्रत्ये पराधीनता, ए छङ-

मस्त्यमात्रनो प्रथम धर्म छे जेने नमवामा आवे तेनी उच्चतानो अने पोतानी जातनी लघु-तानो भाव कायम टकावी राखवा माटे योग्यने नमवानी परम आवश्यकता छे वारवारनो ए नमस्कार नम्रता अने परावीनताने पुष्ट करे छे जेना प्रत्ये आपणे नम्र अने आधीन बनीए छिए, ते आपणा हित माटे शु कहे छे, ते जाण-वानी जिज्ञासा जागे छे, अने तेमनी हितकारी आज्ञाने जीवनभा जीवननु बळ पण प्राप्त-धाय छे

नमस्कार ए सर्व धर्मनुं भूलः :

जे बालक पोतान बडीलो प्रत्ये नम्र अने पराधीन वृत्तीवालो होय छे, ते तेमना आदेशो ने अनुसरी शके छे, अने तेथी पोताना विकासने साधी शके छे ए माटे नमस्कार ए विकासनु परम साधन छे नानपणथीज बालकने मातापिताने प्रणाम आदि करवानु गिखवामा आव्यु होय, तो तेथी तेना मन उपर पूज्यतानो भाव टकी रहे छे आ रोते लोकमा के लोकोत्तरमा नमस्कार ए सौथी प्रथम धर्म छे ज्या सुधी पूर्ण ज्ञानी न वनाय, त्या सुधी पूर्ण ज्ञानीने अने एमना स्वरूप तथा उपदेशने समजावनार ज्ञानी एवा गुरुने आश्रये रहेवज जोड्ए अने ए माटे वारवार नमस्कारनो आश्रय लेवोज पडे वारवारनो ए नमस्कार आपणा मनपर देवगुरुनी

आधीनता अने आश्रीततानो भाव सदा जागृत राखे छे अने एमना हितोपदेश प्रत्ये आदर-बहुमाननो भाव टकावी राखे छे तेथी नमस्कारने सौथी प्रथम धर्म कहेवाय छे अने बीजा सर्व धर्मनु पण ते मूळ छे एम स्पष्टपणे समजी शकाय छे

मंत्रना अनेक अर्थः :

नमस्कार ए मत्र छे मत्रना अनेक अर्थ छे मत्र एटले गुह्यभाषण (Silent Talk) मत्र एटले आमत्रण जेने नमवामा आवे छे, तेने हृदय प्रदेशमा पधारवानु निमत्रण मत्र एटले मननु रक्षण मत्रना वर्णोवडे मत्रनु सकल्प-विकल्पोथी रक्षण थाय छे मत्र एटले विशिष्ट मनन अने ते वडे तथु जीवनु रक्षण विशिष्ट मनन सम्यग्ज्ञाननु साधन वने छे अने सम्यग्ज्ञान शुभभाव जगाडी जीवनु रक्षण करे छे अयोग्य मार्गे जता जीवने रोकी योग्य मार्गे चढावे छे

सम्यग्ज्ञान-दर्शन-चरित्रमा रहेवु ते योग्य मार्ग छे अने मिथ्याज्ञान-दर्शन-चारित्र्यमा रहेवु ते अयोग्य मार्ग छे मत्र मिथ्या रत्न-त्रयीभासी जीवने छोडावी सम्यग् रत्नत्रयी तरफ लड जाय छे, तेथी ते मनन वडे रक्षण करनार छे, एम सावित थाय छे

••



राज्य - प्रदेश	विभाग	लोकसंख्या			एकूण	टक्केवारी
		पुरुष	स्त्रिया	एकूण		
१४ उत्तर-प्रदेश	ग्रामीण	२९,८६७	२७,७५५	५७,६२२	१२२,१०८	६०२
	शहरी	३३,७२०	३०,७६६	६४,४८६		
१५ पश्चिम बंगाल	ग्रामीण	२,२४४	१,२५७	३,५०१	२६,९४०	१३३
	शहरी	१४,९२१	८,५१८	२३,४३९		
१६ दिल्ली	ग्रामीण	९४	९१	१८५	२९,५९५	१.४६
	शहरी	१५,४७२	१३,९३८	२९,४१०		
१७ अदमान निकोवार वेटे	ग्रामीण	२	-	२	३	-
	शहरी	१	-	१		
१८ हिमालय प्रदेश	ग्रामीण	१५	३	१८	१५	-
	शहरी	४४	३३	७७		
१९ लखनीव, मिनिकौंय, ग्रामीण बिमनदीव वेटे	ग्रामीण	-	-	-	-	-
	शहरी	-	-	-		
२० मणिपुर	ग्रामीण	१७१	१९१	३६२	७७८	-
	शहरी	२४४	१७२	४१६		
२१ बिहुरा	ग्रामीण	२९	२१	५०	१९५	०.०८
	शहरी	८८	५७	१४५		
२२ दाद्रा-नगर हवेली	ग्रामीण	६८	५२	१२०	१२०	-
	शहरी	-	-	-		
२३ गोवा, दमण, दीव	ग्रामीण	११	९	२०	६८	-
	शहरी	२७	२१	४८		
२४ पाडिचरी	ग्रामीण	-	-	-	७६	-
	शहरी	४२	३४	७६		
२५ नामालैड	ग्रामीण	६	-	६	२६३	-
	शहरी	१६१	९६	२५७		
एकूण	ग्रामीण	४७१,६०२	४६१,९६३	९३३,५६५	२,०२७,२६७	१००.००
	शहरी	५८१,९४९	५११,७५३	१,०९३,७०२		

धी कुंभोजगिरी शतांचि महोत्सव]


सर्व पथीयाचा मिळून असलेला जैन समाज सख्येच्या दृष्टीने अत्यल्प असला तरी सुद्धा आजतामायत त्याने भारताच्या सास्कृतीक जडणघडणीत महत्वाचा वाटा उचललेला आहे एवढेच नव्हे तर भविष्यकाळात देखील जैन धर्मी तस्वीरानं तास्कृतिक परपरा जतन करण्यासाठी बहुमोल ठरणार आहे अखिल भारतीय पातळीवरून आणि सरकारी स्तरावर याची दखल घेतली जाते ही एक जैन धर्माच्या दृष्टीने गोरवास्पद गोप्ट आहे इ सन १९७४ मध्ये भगवान महावीराच्या निर्वाणाची २४ वी शताब्दी देशभर आणि परदेशातही साजरी करण्यासाठी भारताच्या राष्ट्राध्यक्षाच्या आश्रयाखाली आणि पतप्रधानाच्या अध्यक्षते ताली कार्यक्रमाची आखणी चालू आहे हे त्याचेच प्रत्युत्तर आहे

डॉ. रविन्द्र रा. दोकी
M A Ph. D

दुसरे, जैन समाज मुख्यत व्यापार-उदीमाच्या क्षेत्रात दीर्घ कालापासून गुतलेला असल्याने काहीसा संघन आहे त्यामुळे ही हा समाज आपले अस्तित्व इतराच्या नजरेत सहजपणे भरण्याहल्तपत टीकीवू शकला आहे ही आणखी एक समाधानाची गोप्ट आहे. परतु एवढ्यानेच आम्हीं आत्मसतुष्ट राहून चालणार नाही, तर आपल्या ह्या आर्थिक वैभवाचा उपयोग आपत्या समाजाच्या विकासासाठी आणि पर्यायाने राष्ट्राच्या विकासासाठी कशा रीतीने केला पाहिजे याचा विचार आणि त्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे वदलत्या काळाने आणि परिस्थितिने निर्माण केलेली ही गरज आहे त्याकडे दुर्लक्ष होऊ नये

सरतेशवटी, विविध कारणामुळे यांपले जे थोडेकार जाणवणारे अस्तित्व आहे ते सुस्थितित टिकवावयावे असेल तर पथभेदाच्या कारणामुळे आणि हक्क-वहिंवाटीच्या निमित्ताने निर्माण होणाऱ्या अतर्गत दुराव्याला कोठे ना कोठे मर्यादा घातल्या गेल्या पाहिजेत मुळातच अल्पसख्य असलेला समाज हच्या कारणाने पुन्हा विभागत गेला तर त्यामुळे कोणचाच फायदा होणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे तात्कालिक दृष्ट्या भिन्नता राखून देखील सर्व पथीयाना सलोख्याच्या वातावरणातून जैन समाजावे एकसध अस्तित्व निर्माण करता येईल त्यासाठी विधायक स्वरूपाची पाऊले उचलणे आवश्यक आहे एकदर जैन समाजाचेच भवितव्य ह्यावर अवलबून आहे.





जिन्होंके दर्शनमात्रसे अनन्ते पापोंका क्षय हो जाता है
ऐसे श्री देवाधिदेव पार्वताथप्रभुको प्रणाम

शा. अमृतलाल मोहनलाल अँड कंपनी

* कोल्हापुरी चांदी माल के होटसेल वेपारी *

६०, दागीना बजार, मुंबादेवी रोड, बंबई २.

With best compliments from

DATES MERCHANTS

Javerchand Nagshi and Co.
310-A, Narshi Natha Street, Bombay 9 BR.

Phones : Office 321538 • Rest 441235 • Grams : SILVERDATE



श्री पार्श्वनाथ प्रभूंची उज्ज्वल कथा

सुधांशु, थोड़ुवर

सहस्रावघी वर्षे शाली-धडली उज्ज्वल कथा
धाराणसि नगरीत देविला कल्पवृक्ष डोलता ।

अश्वसेन ईक्षकू नृपवर

वामादेवी वनिता सुंदर

त्यांच्या सदनी अवतरला प्रयु ब्रैलोपयाचा पिता ॥ १ ॥

प्रमुदित ज्ञाले देव मुनीवर

गाती निर्भर नारद तुंवर

अमित युगांच्या दिव्य तपांची होय सुखद सांगता ॥ २ ॥

पार्श्वकुमार सु-नाम पावला

प्रजाजन मनी मोद दाटला

राजमदिरी स्वर्ग सुखाचा नित्य दिसे बहरता ॥ ३ ॥

बालवयी तो अघटित घडवी

कर्लिगाधिपति शौर्ये दिपवी

शौर्यं शाति युति घडवि, सोडवी प्रभावती नृपसुता ॥ ४ ॥

धामासति अश्वसेन नृपती

सुत सामर्थ्ये हर्षित होती

आणि लग्नमागल्य ठरविती होय प्रजा हर्षिता ॥ ५ ॥

प्रसेनजित कन्यका मनोहर

पार्श्वकुमारहि उचित तिला वर

सुवर्णस जणु सुग्राद सुदर, अमृतास चारूता ॥ ६ ॥

पाश्वकुमारा दिसे तपस्त्री
 सिद्धिवले जो जगास भुलवी
 दंभनाश प्रभु करो, कसा तम उरेल रवि देखता ॥ ७ ॥

 पाश्वनाथ परि होय विचारी
 कशास नृपद तुख न मंदिरी
 सत्य ज्ञानावीण मानवा—नच जीवित सफलता ॥ ८ ॥

 माय पित्या नम्रत्वे बोधुन
 निघे तपाल नृपाल नंदन
 दुःखित नगरी—दिशा, कापती दुःखाने तरुलता ॥ ९ ॥

 मति श्रुत अबधि मनःपर्यव
 प्राप्त कुमारा होती अभिनव
 मनःज्योत पाश्वनाथ उजली, तनु तेजाची लता ॥ १० ॥

 सत्य अहिंसा अस्तेयादिक
 दिव्य व्रते बोधी भवतारक
 परमात्मा आत्माच, जगाते तीर्थकर बोधिता ॥ ११ ॥

 सत्य ध्वज फडकवीत गगनीं
 येई समेत शिखर स्थानी
 निमग्न होउनि निर्णुण ध्यानी, पावे चिरकांतता ॥ १२ ॥

 पाश्व प्रभूची असंख्य स्थाने
 अमोल कीर्ती, अपार कवने
 यशोङ्डिम कुंभोजगिरीचर, ये श्रवणी गर्जता ॥ १३ ॥

 त्याच ध्वर्णीचे सूर येउनी
 अपित्तसे काव्यांजलि चरणी
 सत्य शांतिचा अंत करणी असो क्षरा वाहता ॥ १४ ॥

वसत पचमी स १९५६

अौदुवर—जिल्हा सागली

—सुधांशु

“थोड़ा दिवस पहला अर्हिंयां एक निमित्तिआने आ वर्षे सुकाल पड़शे के दुकाल पड़शे ऐ मप्रश्न पुछता, भयंकर दुकाल पड़शे ऐ जबाब आप्यो वधुमा तेणे कहचु हतु के, जो आ वात खोटी पडे तो मारी जीभ खर्ची काढजो आ वखते एनी भविष्यवाणी खोटी पडी आम केम बन्यु ? ”

भूपतीनी वात साथली लइने ते ज्ञानी मुनि-वरे समाधान कर्यु के, ते निमित्तिओ साचो छे आ वर्षे जहर दुकाल पडवानो हतो, पण आ नगरीमा एक महान पुण्यात्मानो जन्म थयो छे एना प्रभावे सुकाल थयो छे ”

आ वात साथली सैने भारे अचबो थयो. तेओने ए जाणवानी जिज्ञासा थई के, कया भाग्यशालीना घरे ए भाग्यवानानो जन्म थयो छे ?

ते महा मूनिवरे एनु नाम ठाम आप्यु अने कहचु के, ‘पूर्व काळमा आ एक भिक्षुकनो जीव हतो, अने ओ एक वखत जेन साधुसमागममा आप्यो साधु महाराजे एने धर्मनी आराधना करवा उपदेश आप्यो अने कहचु के, भाई ! धर्मना प्रभावे सुख साह्यबी अने समद्विचरणोमा आलोटे छे स्वर्गे अने मौक्षना सुखो पण धर्मना प्रभावयी प्राप्त थाय छे आजथी एवी प्रतिज्ञा कर के, मने जे मल्हशे तेनो चोथो भाग हु दान पुण्यमा अने धर्ममा खर्ची नालीश ’

भिक्षुके कहचु ‘गुरुदेव, मारी पासे काइज नथी हु तो भिक्षा मारी मारु पेट भरू छु ’

महाराजश्रीएतेने समजा व्यु के, ‘तने भिक्षामा एक रोटली मल्हे तो तेनो चोथो भाग बीजाने आपी देजे, चार रोटली मल्हे तो एक आपजे, जे मल्हे तेनो चोथो भाग आपी देजे ’

‘ जी महाराज ! जहर हु आजथीज आ प्रतिज्ञा आगीकार करु छु ; भिक्षुके कहचु, अने ते नियम वरावर पालन कर्यो

लोकोए विचायुं, आ भिक्षुक भलो, दीलनो दयालु छे पोतानामाथी बीजाने आपे छे आथी लोको तेने धधु आपवा लाग्या. लोकोए तेने भलो अने सत्यवान जाणी थोडी रकम धीरी तेथी तेणे धधो शरू कर्यो पासा सवला पडचा, पुण्य तपवा लाग्यु अने लक्ष्मीनी पूरी महेर थई. धर्म अने प्रतिज्ञाना प्रभावे एक भिक्षुक पण सारो सुखी थइ गयो

आवा वखते नियम पाल्वो धणो मुज्केल होय छे छता ते नियम पालवामा अडग रह्यो. नियम मुजब ते कमाणीमाथी चोयो भाग खर्ची नाले छे तेनी कीर्ति चोमेर प्रसरी,

दान-पुण्यना प्रभावे ए आत्मा एक शेठने त्या जन्म्यो छे आवा महान पुण्यशाली आत्मानो आ नगरीमा जन्म थवाथी, दुकाल पडवानो हतो पण सुकाल थयो छे

राजा अने प्रजा आ वात जाणी अत्यत प्रमुदित थया राजाने विचार थयो के, आपणा वारसदार तरीके आवा पुण्यशाली आत्माने राजगादी वेसाडिए, तो एना प्रभावयी प्रजा आनंद-चमन करशे अने सुखी थशे,

राजाबे ते श्रेष्ठि पुत्रने खुब धामधुमथी राज्याभिषेक करी राजा वनाव्यो ज्या सुधी एणे राज्ययु पालन कर्यु त्या सुधी कोई वखत दुकाल पडचो नहि प्रजा सुख शातिथी जीवन गुजारती हती

आ वधो महिमा छे धर्मनो, पुण्यनो धर्मना प्रभावे अने पुण्यना प्रभावे आ लोक अने परलोक सुधरे छे, जीवन आवाद अने उन्नत वने छे माटे धर्मनी आराधनामा जराय प्रमाद के आलस करवो नही

तुकाणमा जेनाथी आत्मानो विकास थाय, आत्मानो अभ्युदय थाय अने आत्मानो प्रगति थाय तेवा कायों करवा तत्पर रहेवु



श्री जगवल्लभ पाठ्यनाथाय नम
श्री कुमारजिरी तिर्थनी प्रातिष्ठा शताहि महोन्मय
प्रसगे गुर्भेद्या

कमिशन एजन्ट्स्

पैरीस कन्फेक्शनरी लि. मद्रास
[दक्षिण महाराष्ट्रा करिता]

✽

डीस्ट्रीब्युट्टर्स्

दि इम्पीरीयल टोबैको कं. इंडिया लि. मुंबई
हिंदुस्तान लिच्छर लि. मुंबई
दि निटानिया विस्कीटस् क. लि., मुंबई.

शहा कुमारपाल पदमसी आणि कंपनी
२०४, शानिवार पेठ, कराड. जि. सातारा.
टेलिफोन : २१० * * * * टोलिग्राम : कुमार

मणिलाल मगनला न शा ह, इस्ता म पूर व नेले.

अनत ज्ञान तथा शक्तिना अधिनायक अवे
श्री जगदलभ पाद्वंप्रभुना चरणे
कोटी कोटी वदना

मे. सुंदरलाल अमृतलाल आणि कंपनी
सिगारेट, बैस्ट रवाळ व धस, गुजरात पेडी
आणि फर्मा सचे होल सेल व्या पा री
ने लें, (जि. सां ग ली.)

यत्तदी
मटोन्मवाय
अभिनवन

फोन ४१

शाह युवराज खलाजी

ठोकवंद व किरकाळ कापडाचे व्यापारी
आणि

शाह नेसचंद्र चंद्रलस्तु

पिरेंमिड ब्रॅंड पोर्टलंड सिमेट्वे व्यापारी
इस्लामपूर, (जि. सांगली.)

स्व रेवचंद तुळजाराम शाह निपाणी याच्या प्रयत्नाने श्री दक्षिण महारापूर्ण जैन घेणे प्रातिक परिषदेची स्थापना व पहिले अधिवेशन ११, १२, १३, जून १९२१ या दिवशी येण्येच झाले. त्याचे अध्यक्षस्थान स्व प फत्तेचद कर्पुरचद लालन यानी भूपविले होते या अधिवेशनाला जोडूनच महिला परिषद झाली सागली येथे सन १९१५ मध्ये स्थापन झालेले श्री जैन घेतावर विद्यार्थी वसतिगृह पुढे या परिषदेकडे सोपविण्यात आले या परिषदेचे एक अधिवेशन १९२८ साली श्री कुमोजिगिरी तीर्थविर काशीचे यतिश्री हिराचंदजी महाराज याच्या अध्यक्षतेखाली झाले होते एकसवा येथे एक पचाचा वाढा आहे

३ कणगले (ता. हुकेरी) पुणे बगलोर हमरस्त्यावर श्री सतवनिधी डोगाराच्या पायथ्यास रस्त्यालगत असलेल्या ५ हजार वस्तीच्या या गावात श्रावकश्राविकाची सख्या ४० आहे श्री दिपचद वापूचद शाह याचे स २००२ मध्ये स्थापन झालेले गृहमंदिर असून श्री मुविधीनाथ प्रमूळी धातूची प्रतिमा तेथे आहे

४ खानापूर (जि. वेळगाव)

पुणे बगलोर हमरस्त्यावर निपाणीपासून वेळगावकडे २१ मैलावर असलेल्या या गावात श्रावकाची घरे पाच आहेत परतु सर्वजण धर्मपरायण असून धार्मिक उत्सव होतात आणि तपाराधानात नेहमीच ते सहभागी होतात पू पा या विजयरामचंद्र सूरीश्वरजी महाराज आपला हुवळी येथील चातुर्मास पुरा करून सवत १९९७ ला कोलहापूराकडे जाताना त्यानी आपले नूतन शिष्य पू महाप्रभ वि म याना वडी दीक्षा येण्येच दिली येथील दोसी जिवराज मगनचद याच्या कुटुंबातील कु थावकाताई

आणि कु इदुवाई यानी स २०१३ मध्ये सवेगी दीक्षा घेतली आहे येथील एकूण एक श्रावक श्राविकानी अडूई, सोला उपवास वर्धमान तप अशा तपतपश्चर्या केलेल्या आहेत, करीत आहेत प्रत्येक घर धार्मिक आचार विचाराची शाळा बनलेले आहे

येथे श्री निमिनाथ भगवताची प्रतिमा असलेले एक गृहमंदिर आहे

काही वर्षांपूर्वी येथील मदिरातील जिनमर्तीची चोरी झाली तेह्या ती मूर्ती मिळेपर्यंत घैरोघरी आयविलतप सुरु झाले एक वर्षांने त्या मूर्ती मिळाल्या तप, श्रद्धा व उच्च भावनेचा हा साकात्कार होय.

५ गोकाक (ता. गोकाक) सदर्न सेट्टल रेल्वेच्या गोकाक स्टेशनपासून अगर पुणे बगलोर रस्त्यावरील सकेच्वर पासून गोकाक येथे जाता येते घटप्रभा नदीच्या तीरावर गोकाक असून नदीचा धबधावा व झुलत्ता पूल पहाण्यासारखा आहे तेथे एक मुताची गिरणी आहे वत्तीस हजार लोकवस्तीच्या या गावात श्रावकाची सख्या २५१ आहे येथे सवत २०११ वर्षी गृहमंदिर स्थापन झाले पुढे स २०२२ या वर्षी पू प रजन वि गणिवर्य आदीच्या निश्चेत प्रतिष्ठा महोत्सव झाला मूळ नायक श्री नेमिनाथ भगवान व त्याच्या उजव्या वाजूस कृष्णदेव भगवान आणि डाव्या वाजूस श्री महावीर स्त्वामि याच्या प्रतिमा विराजमान आहेत एक उपाश्रय आहे स २०२४ पासून पाठगाळा सुरु झाली असून एकतीस विद्यार्थी धार्मिक पाठ घेतात श्रावकजनाचा व्यवसाय सराफी, मूत, भूसार इत्यादीचा व्यापार आहे

६ चिकोडी (ता. चिकोडी) लोकसंख्या अठरा हजार श्रावकांच्या १२ कुटुंबात ७०

सख्या आहे सन १९४९ मध्ये श्री विमलनाथ भगवानाचे एक गृहमंदिर स्थापन क्षाले आहे श्रावकाचा व्यवसाय व्यापार आहे

७ जुगळ (ता. अर्थणी) सुमारे ४८०० लोकवस्तीच्या या गावात ज्वे श्रावक सख्या २० आहे श्री आदिनाथ भगवानाची दोन जिनमंदिरे असून एकाची स्थापना ई सन १९१३ मध्ये व दुसऱ्याची ई सन १९५८ मध्ये ज्ञाली गिवाय एक गृहमंदिर आहे एक उपाश्रय आहे श्रावकजन व्यापार व्यवसायी आहेत

८ नवलिहाळ (ता. चिकोडी) निपाणीहून चिकोडीकडे जाण्याच्या रस्त्यावर कोयळी या गावापासून पश्चिमेस दोन मैलावर या गावात लोकसंख्या २०६८ आहे श्रावक सख्या १३ आहे

९ निपाणी (ता. चिकोडी) कोल्हापूर पासून वेळगाव द्यार्गवर हे शहर २५ मैलावर आहे पूर्वीपासून व्यापारासाठी प्रसिद्ध असल्यामुळे जैन समाजाची वस्ती मोठचा सख्येने जवळजवळ दीडशे वर्पीपासून आहे गावची लोकसंख्या ४० हजार विडी तवाखूच्या व्यापारासाठी निपाणी गाव सख्यातनाम आहे

जिन मंदिरे येये तीन जिनमंदिरे आहेत त्यापैकी मोठे श्री चद्रप्रभु महाराज मूळनायक असलेले शिखरवडी वावन जिनालय अति विशाल आहे श्रीमती दिवाळीवाई सखाराम शाह सदलगेकर यानी सवत १९४९ मध्ये या मंदिराची स्वखर्चाने प्रतिष्ठा केली सवत १९७९ मध्ये ते ५२ जिनालय करण्यात आले दक्षिण मारतात हे एकमेव ५२ जिनालय आहे हे मंदिर याद्यनाना विशाल दृष्टिकोन समोर ठेवलेला असल्याने मोठा गाभारा, दोन विशाल रगमंडप,

प्रदक्षिणेची विस्तृत जागा व सभोवार वावद मूर्ती, बाहेरच्या रगमंडपात समवसरण रचना, असे सर्व भव्य व आकर्षक असे हे मंदिर क्षालेले आहे या मंदिराच्या शोजारीच वाजूस जेवण-खाण्याची सोय करता येण्याजोगे वाधणीकाम व एक वाजूस पचाचा वाडा आहे तो श्रीमती उज्जीवाई पदमसी नवलिहाळ यानी सधास अर्पण केला आहे. दुसरे मंदिर श्री मुनिसुन्दर श्वामीचे दीडशे वर्पीपूर्वचि व तिसरे श्री आदिश्वर भगवन्ताचे आहे गावात तीन श्रावक श्रेष्ठिवर्यांनी आपापल्या घरी तीन गृहमंदिरे केलेली आहेत

श्री चद्रप्रभूच्या मंदिरासमोरच ज्ञान मंदिर व उपाश्रय म्हणून एक दुमजली भव्य वास्तु पूर्ण पा. दक्षिणदेशोद्धारक आ श्रीमद् लक्षणसूरीज्ञवरजी महाराजाच्या प्रेरणेने त्यावेळचे कार्यकर्ते स्व शेठ मोहनलाल वालचंद, वडुलाल लखमीचंद रेवचंद तुळजाराम इत्यादींच्या परिश्रमाने सधाने भक्तिभावाने दिलेल्या ६५ हजार रुपयांमधून उभारली जाऊन त्याचे उद्घाटन स. २०११ मध्ये पूज्यश्रीच्या निश्रेत क्षाले आहे

पाठशाळा—पूर्वी जैन श्राविकाश्रम आणि पाठशाळा श्रीमती रुगुबेन चुनिलाल मेहता व सौ भागिरथीवाई रेवचंद शाह याच्या पुढाकाराने चालू होती पुठे स्व रेवचंद तुळजाराम शाह याच्या सक्रिय पुढाकाराने ती नियमित सुरु असून ७१ विद्यार्थी तिचा लाभ घेतात

तपसाधनेतील उल्लेखनीय व्यक्तिं

श्री दत्तुभाई जत्राटकर यानी १०० वर्धमान तप ओळीची पूर्तंता, त्यापैकी ६१ व्या ओळीन मासक्रमण तपतचर्या पूर्ण करून आजन्म एकासण त्रॄत घेतलेले आहे

श्रीमती शातावेन शिवलाल शाह चिखलीकर यानी वारवार तपाराधना करीत करीत मास-क्षमण, दोडमासी, व चालु वर्षी ४८ उपवास तप केले आहे.

संवेदी दीक्षा

पू. पा. आ. श्रीमद् प्रेमसूरीच्चरजी म आणि त्याचा शिष्यगण याच्या निपाणी येथील चाढीमासात लिगायत समाजातील गुरुलिंग शिवाळापा हाळधावी या तरुणावर पूज्य-श्रीच्या संसाराच्या असारतेच्या उपदेशाचा व सर्व साधुजनांचे पवित्रतम आचरण इत्यादीचा खोल परिणाम होऊन त्यानी जैन धर्म स्वीकारून साधु दीक्षा ग्रहण केली त्याचे नाव गुणानद विजयजी महाराज असे ठेवण्यात आले गेल्या तीस वर्षांच्या त्याच्या साधु जीवनात जैन तत्त्वज्ञानाचा खोल अभ्यास करून आतां ते विद्वत्तप्रचूर व्याख्याने देतात

प्रपचात राहूनहि त्यागी जीवन जगणाऱ्या येथील श्रीमती रगुबेन चुनिलाल मेहता यानी वेशात शु. ८ स २०१३ रोजी आ श्रीमद् लक्ष्मीसूरीच्चरजी म श्रीच्या आज्ञावर्ती साध्वी महाराज पू. हस्तश्रीजी याच्या गिज्या पू. रजन-श्रीजी म्हूळन सगमनेर येथे दीक्षा घेतली पाच वर्षेंपर्यंत उत्कृष्टरीत्या साधुधर्माचे पालन करून त्या स २०१८ मध्ये भावनगर येथे काळधर्म पावल्या

उल्लेखनीय देण्या

१ श्री दत्तुभाई गणपतलाल कोठडिया जत्राटकर यानी चाढीची एक कमलाकार जातिचद्र शिविका तयार करून स २०२३ मध्ये श्री संवास अर्पण केली आहे.

श्री देवरचंद छगनलाल शाह यानी चाढीचा एक देवविमानतुल्य रथ तयार करून आपले बडील स्व. छगनलाल उगरचंद शाह याच्या स्मरणार्थ स २०२५ मध्ये श्री संधास अर्पण केला आहे

श्री वेणीचंद मोहनलाल दोसी यानी चाढीचा इद्रध्वज आपले बडील स्व मोहनलाल नागरचंद दोसी याच्या स्मरणार्थ अर्पण केला आहे

आवक वर्ग निपाणी येथे गुजराती, राज-स्थानी अशीं श्वे मू थ्रावकाचे १४१ घरे असून सख्या ८७१ आहे सर्वजणाचा तवाकू, सराकी, कापड असा व्यापार व्यवसाय आहे सर्व संघात एकोच्याची दृढ भावका आहे साधुजनांचे चातु-मास, त्यांच्या निश्चेन उपधान तपाराधना, अजन-गलाका व प्रतिष्ठामहोत्सव झालेले, यायेगे धर्मभावना प्रवल आहे येथील जैन युक्त मदळा-तरफे धर्मकार्य व समाजकार्य यात प्रमुखत्वाने भाग घेतला जातो

१० बेळगांव (जिल्हा बेळगांव) दोन लाख वस्तीच्या या शहरात थ्रावक सख्या जवळ जवळ एक हजार आहे गुजराती, राजस्थानी, सौराष्ट्र इकडील लोकांचा सब बनलेला असून कापड व्यापार, सराकी, कारखानदारी हा त्याचा व्यवसाय आहे

श्री चद्रप्रभु महाराज मूळ नायक असलेले शिवरचंद मंदिर सुमारे ७५ वर्षांपूर्वीचे आहे सतत २०२३ मध्ये या मंदिरालगत दोन मजली भव्य आणि प्रशम्न उपार्थ्य वाधण्यात आला. सतत २०१२ पासून येथे धार्मिक शिक्षणासाठी पाठगाळा चालू आहे

येथील सुप्रसिद्ध नागरिक शेठ चतुरदास नगिनदास गाह याच्या टिळकवाडी येथील वगल्यात २० वर्षांपूर्वी स्थापन केलेले धी महावीर न्वामि विराजित गृह मंदिर आहे. इडिया कलांवऱ्य स्टोअर्स मार्केट भाग येथे पुष्पराज वरदीचत यानी पाच वर्षांपूर्वी आपले घरी एक गृहमंदिर निर्माण केले दोन वर्षांपूर्वी रामदेव गल्लीत सधवी सिल्क पॅलेस या ठिकाणी एक गृहमंदिर झाले

११ मुगळखोड (ता. राखवारा) गावाची लोकसंख्या ९८६१ जैन घ्ये मू श्रावक २९ आहेत व्यापार व्यवसाय आहे

१२ सोलापूर (ता. हुकेरा) कणगले आणण सकेश्वर याच्या दरम्यान असणाऱ्या पाच हजार लोकवस्तीच्या या गावात श्रावकाची चार घरे अमून संख्या १२ आहे व्यापार व्यवसाय आहे येथे श्री कुथुनाथ भगवानाचे सवत १९६७ मध्ये स्थापन झालले यिखरबद जिनालय आहे एक उपायथ आहे पवाची जमीन आहे

१३ सकेश्वर (ता. हुकेरी) पुणे वगलोर हम-रस्त्यावराल या गावाची लोकसंख्या २५ हजार अमून जे घ्ये श्रावक मर्या १५ आहे श्रीमती हिंगवेन हिराचंद गाह याचे मूनिसुव्रत न्वामीचे गुरुमंदिर आहे

६ वगलोर (महेश्वर राज्य)

महेश्वर गज्याच्या गोजडानीच्या या घट-रत्न ल्याळमन्या १८ ल्याय अनून त्यामध्ये जैन घ्ये मू श्रावक मर्या १८ हजार आहे बन्द, आठदाट, गुरुगत, गजम्यान वर्गेर भागानुन श्रावक न्वामज व्यापाराच्या निर्मिताने ६०० वर्षांपूर्वीगानुन येथे न्यायिक झालेला

आहे कापड आणि सायकल हे त्यापैकी बहुतेकाचे मुख्य व्यवसाय आहेत.

या शहरात एकूण पाच जिनमंदिरे आणि पाच गृहमंदिरे आहेत चिकपेट येथील श्री आदिनाथ प्रभुचे मंदिर सं. १९७५ मध्ये व विदेशपुरम येथील श्री श्रेयासनाथाचे मंदिर स १९८४ मध्ये स्थापन झाले गाधीनगर येथे स २०१० मध्ये श्री पार्श्वनाथ प्रभुचे, कॅन्टोनमेट भागात मुनिसुव्रत स्वामीचे स २०१२ या वर्षी आणि जयमगर येथे स २०१९ मध्ये श्री महावीर स्वामीचे अशी सधमालकीची पाच मंदिरे असून त्यापैकी दोन शिखरबद आहेत

येथे तीन पाठगाळा चालू असून चिकपेट येथील श्री लघ्दिसुरीछवरजी पाठगाळा स. १९८३ पासून चालू असून तेथे हल्ली १६५ मुळे १७५ मुळी व ६० महिला धर्मपाठ घेतात चिकपेट येथील शेठ श्री ताराचंद गाडालाल जैन पाठगाळा ही दुसरी पाठगाळा सवत १९९१ मध्ये स्थापन झालेली आहे तेथे ८१ मुळे आणि १११ भुली पाठ घेतात तिसरी गाधीनगर येथील पाठगाळा स २०११ मध्ये स्थापन झाली सध्या तेथे ५५ मुळे, ८५ मुळी आणि २७ महिला धार्मिक अध्ययन करतात उनम अध्यापक वर्ग असल्याने भरीव अभ्यास-क्रम चालू आहे

चिकपेट येथे एक व गाधीनगर येथे एक अमे दोन उपायथ आहेत चिकपेट येथे वर्धमान तप आयविल खाते, जैन भोजनालय, जैन धर्मगाळा आहत येथे शेठ ताराचंद गाडालाल जैन पाठगाळांची तवीन व अद्यावत इमारत तयार होत आहे

गाधीनगर मंदिराच्या शेजारीच 'जैन भवन'

उभारण्याचे काम चालू आहे त्या ठिकाणी
वाढी, धर्मगाळा, हॉस्टेल व भोजनशाळा याची
सोय होणार आहे

कॅटोन्मेट भागातील मदिराशेजारीच एक
धर्मंशाळा बांधलेली आहे जयगनरमध्ये विद्यार्थी
वोडिंगसाठी जागा सरकारतके मिळालेली आहे

पू पा. आ श्रीमद् गधीरमूरीवरजी म
आणि पू पा आ लक्षणसुरीवरजी म याच्या
प्रेरणेने शासनसेवेची कार्ये अखडितपणे चालू
आहेत साधु साध्वी महाराजाच्या चातुर्मासाचे
योग वरेच वेळा येथे येऊ लागले आहेत सर्व
समाजामध्ये धर्मभावना प्रभावी आहे

बगलोर हे आधुनिक कारखानादारीचे मोठे
केंद्र असून विद्यान सभा, शीशमहाल आदि
ठिकाणे हीची प्रवाशाना आकर्षून घेतात

७. जिल्हा रत्नागिरी, (महाराष्ट्र)

रत्नागिरी कोकण भागातील हे जिल्ह्याचे
ठिकाण असून लोकसऱ्या चाळीस हजार आहे
येथे जैन श्वेतावक सख्या अदाजे ७५ आहे
एक गृहमंदिर सन १९४९ मध्ये स्थापन झाले
अमून तेथे मुनिसुवत स्वामी याची प्रतिमा आहे
श्रावकांना मुख्यरूपे कापड व सराफी व्यापार
आहे

८. जिल्हा विजापूर, (महेसूर राज्य)

विजापूर आदिलगाहीच्या राजधानीचे आणि
सध्या जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या या गावाची
लोकसऱ्या एक लाख असून त्यामध्ये मूर्तीपूजक
श्वेतावक अकराणे आहेत गुजरात, राजस्थान,
कर्नाटक कांबडे या भागातून व्यापाराच्या
निर्मिताने आलेले लोक येथे स्थायिक झालेले
आहेत येथील वाजार पेटेतील श्री पाश्वर्नाय

रस्त्यावर श्री जगवल्लभ पाश्वर्नाय प्रभूचे
दुमजली आणि तीन शिखराचे एक भव्य जिना-
लय आहे सवत १९८४ मध्ये स्थापन झालेल्या
या मदिराच्या तळमजल्यावर श्री जगवल्लभ
पाश्वर्नाय आणि दुमजल्यावर श्री आदीश्वर
भगवानाची प्रतिमा आहे सधवी गुलाबचद
गोविंदजी याचे गृहमंदिर असून तेथे श्री पाश्व-
र्नाय प्रभूची धातूची प्रतिमा आहे येथे पाठगाळा
स २०२० पासून सुरु असून दहा मुले व पधरा
मुली तेथे धार्मिक अध्ययन करतात, येथे दोन
उपाश्रय आहेत स २०११ पासून वर्धमान तप
आयविल खाते चालू आहे

येथील श्रावकवर्ग धर्मपरायण असल्याने वार-
वार साधुमहाराजाचे चातुर्मास करवणे, उपधान
आदि तप करवणे, धार्मिक उत्सव करणे चालू
असते

येथील शेठ रामजीभाई देवसी व सौ
नेनबाई रामजीभाई याची मुकन्या कु. हेमलता
यानी स २०२५ मध्ये सवेगी दिक्षा घेऊन त्या
सर्वमालाशीची गिर्या स्थितप्रज्ञाशी झाल्या
तसेच प पू प रजनवि गणिवर्य याचे गिर्या
राजेशविजयजी येथेलेच व त्याचा दीक्षाविधीहि
विजापुरच्या प्रागणात झाला

येथील गोलघुमट, जामा मजीद, इत्यादि
ऐतिहासिक वास्तू व काही ऐतिहासिक धवलेपै
पाहण्यामाठी प्रवाशाची नेहमी गर्दी असते

९. जिल्हा सातारा (महाराष्ट्र)

१. ओगलेवाडी (ता कन्हाड)

एकूण २ हजार वर्न्तीच्या या गावात जैन
श्वेतावक ८१ आहेत प्रामुख्याने ते कन्छ
देशचे अमून किंशण भुमार माल हा त्याना

तीर्थकर	पिता	माता	जन्म ठिकाण	जन्म नक्षत्र	उंची
१४ अनतनाथ	सिंहमेन	सुयशा	अयोध्या	रेवती	५० घनमुण्ड
१५ धर्मनाथ	भानु	मुव्रता	रत्नपुरी	पुष्य	४५ "
१६ शातिनाथ	विश्वमेन	अचिरा	हस्तिनापूर	भरणी	४० "
१७ कुमुनाथ	सूर्य	श्रीदेवी	"	कृतिका	३५ "
१८ अरनाथ	मुदर्गन	मित्रादेवी	"	रोहिणी	३० "
१९ मतिलनाथ	कुभ	प्रेभावती	मथुरा	अछिवक्षी	२५ "
२० मृगिनमुनि	मुमित्र	पद्मावती	राजगड़ी	श्रवण	२० "
२१ नमिनाथ	विजय	वप्रा	मथुरा	अछिवनी	१५ "
२२ नेमिनाथ	समुद्रविजय	शिवादेवी	शीरीपुर	चित्रा	१० "
२३ पात्यनाथ	अश्वमेन	वामादेवी	काशी	विशाखा	९ हात
२४ महावीर	मित्रार्थ	शिवलादेवी	धर्मियकुड़	उत्तरा फाल्गुणी	७ "

रंग	आयुष्य	गणधराची संख्या	निवारणस्थल	पुढील तीर्थकरां-मधील कालावधी	लछन
सोनेरी पिवळा	३० लाख वर्षे	५०	समेत शिखर	४ सागरोपम वर्षे	सिंचाणे
"	१० "	४८	"	३ सागरोपमला ३ पत्थोपम कमी	वज्र
"	१ "	३६	"	१ पत्थोपम	हरीण
"	१५ हजार वर्षे	३५	"	५ पत्थोपमला ६ हजार कोटी वर्षे कमी	बकरा
"	८४ "	३०	"	१ हजार कोटी बपर्ला ६५, ८४, ००० वर्षे कमी	नदावर्त
निळा	५५ ,	२८	"	५४ लाख वर्षे	कुभ
व्यामल	३० "	१८	"	१ "	कासव
सोनेरी पिवळा	१० "	१७	"	५ "	नीलकमल
व्यामल	१ "	१८	गिरनार	८४ हजार वर्षे	शख
निळा	१०० वर्षे	१०	समेत शिखर	२५० वर्षे	सर्प
सोनेरी पिवळा	७२ "	११	पावापुरी	—	सिंह

- श्री पंचासर पार्श्वनाथ स्तवन -

(श्री जिनेद्र स्तवनादी काव्य सदोहमांथी) (सारग)

कानमां, कानमा, कानमा,
 घड़ी घड़ी मेरे दिल्यो न विसरे,
 प्रतिहारज आठ अनुपम,
 वाणी पात्रीस अतिशय राजे,
 तुम सम देव अवर नहि दुजो,
 देखी देवार परभ सुख पायो,
 बामानंदन पास पचासर,
 जिन उत्तम पदसु रग लाग्यो,

तारी कीरति सुनी मे कानमा तारी ॥४॥
 चित्त लाग्युं तुज ध्यानमां .. तारी
 सेव करे अेक तानमां, . तारी
 वरसे समकित दानमा,.. तारी
 अबनीतल आसमानमा, . तारी
 मगन भयो तुम ज्ञानमां, . तारी
 परगट सकल जहानमा,.. तारी
 चौल भजीठ जिन ध्यानमां,, तारी

श्री पाश्वनाथ प्रभुनी आरती

कर्ता— प पू उदयरत्नजी महाराजश्री (एक माचीन आरती)

जय जय आरती पार्वति जिंदा,
 पहेली आरती अगर कपूरा,
 दीजी आरती पार्वति प्रभुनी,
 आरती कीजे अति उजमाला,
 मोहन भूरति नव करवाने,
 नव नव नाद मृदग न फेरी,
 बामा के सुत हृदयमा वसिया,
 घट मनोहर मगलिक वाजे,
 आरती अरती दूर निवारे,
 अश्वसेन कुल दीपक पास,
 धूप दीप धरता प्रभु आगे,
 (मग्राहक- मोदी जयतिलाल नागरदास राधनपुरावाळा, कोइमतर)



*Best wishes to the Jagvallabh
Parshwanath, Kumbojgiri centenary*

SHAH CHHOTALAL VELSIBHAI

Jaggery, Grain Merchants & Commission Agents
P. B. No. 109, Shahupuri Peth, Kolhapur. (S. Rly.)

Phone Offi, Resi 679 * * Grams : BESTGOL



With best compliments from

SHAH DAHYALAL BHANCHAND

Jaggery, Grain, Tea, Sugar, Oil Merchants & Commission Agents

P. B. No. 184, Shahupuri, Kolhapur

Phone • 28 Extn 28. A Grams : BHAGWAN

આમ : નોયલ ડેન - જીએસ ૨૭૦ રેસ્ટી. ૨૮૨

શા. અદવલ શીવલ એંડ કંપની

ગુજરાત વેપારી અને કમીશન એજન્ટ
માર્કેટથાઈ, કરાડ, ગુ. સાતારા.

: શાખાઓ : .

દેન : ૩૩૩૬૪૨ તાર : Salabros

મે અશોકકુમાર સુલયંદની ટું.
૧૮૭, બાતમજાર, સુંધરી ટ.

તાર : Ashok Co.

અશોક ટ્રેડસ
૧૨, ધીગચેઠા ગફિટ, નીચિનાપદ્દી.

તાર : Ashok Co.

શ્રી ભાગ્ય લક્ષ્મી દાલમીલ
બારસી, ગુ. સોલાપુર

તાર : Ashok Co. દેન : ૨૫

અશોકકુમાર સુલયંદ એન્ડ ટું.
બારસી, ગુ. સોલાપુર.

દેન : ૬૬

શા. અશોકકુમાર સુલયંદની ટું.

• • • જનરલ મર્ચાન્ડસ અને કમીશન એજન્ટ્સ • • •

૬૧૫, શાહુપુરી ૧ લી ગહી, ડોલદાપુર.

Office & Resi 694 • Gram AMUL

Telegram THINKWELL • • Phone 1008

M/s. Amratlal Harivalavdas & Co.

Jaggery and Sugar Merchants and Commission Agents

P. B No 193, Shahupur, Kolhapur S. C. Rly.

मानवन लिखा है गांधी जी, अपना दिमांगों लिखियारहे, जिसकी लिखा है ।

शाह शंकरलाल स्वतन्त्रतात्

मिस मेलिम एवं बैंग द्वारा लिखे रखाये गये अस्त्र

उड़े चला र बेछ गाँव.

फोन : ११४

मंदिर मंदिर मंदिरम् ।
दर्दीका दर्दीका त, मर्दीका तमुकु ॥

शाह शोहबलाल उमेदगल

जी जी दि साथा दृष्टि दिल

जी जी

* दि साथा दिल * दि साथा दिल * दि साथा

* दि साथा दिल * दि साथा दिल * दि साथा

* दि साथा दिल * दि साथा दिल * दि साथा

* दि साथा दिल * दि साथा दिल *

With best compliments from

M/s. Bhikajitoo Laxmanoo

JAGGERY MERCHANTS

P. O. No. 132, Shahupuri Kolhapur.

Phone : 229 + Gram : EXPERT

With best compliments from

Shah Harital Manilal

Seeds, Grain, Sugar, Jaggery Merchants & Commission Agents

P. O. Box No. 208 Shahupuri, Kolhapur

Phone . Offi 389 + Resi 389 A, 2239 + Gram NITEE